

केंद्र शासनाच्या सन २००६-०७ या वर्षी विशेष
केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत प्राप्त निधीतून विविध
योजना राबविण्यास मंजूरी देण्याबाबत

**महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक केंद्रीय -२००६/प्र.क्र.१४६/का.१७
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक: २ नोव्हेंबर २००६.

पहा१) केंद्र शासनाचे पत्र क्र.१४०२०/१८/२००६-एसजी-११, दि.३० ऑगस्ट २००६.

- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.११/का.७, दि.१२-४-२००६
३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.११/का.७, दि.१५-५-२००६

शासन निर्णय:- राज्यात आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत निधी प्राप्त होतो. त्याप्रमाणे सन २००६-०७ या वर्षासाठी पाठविलेल्या प्रस्तावास जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.१४०२०/८/२००६-एसजी-११, दिनांक ३० ऑगस्ट २००६ अन्वये एकूण रु.३३,८८,००,०००/- एवढा निधी प्राप्त झाला आहे. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.११/का.७, दि.१२-४-२००६ मधील पृ.क्र. ११ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सन २००६-०७ वर्षासाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत एकूण रु.५०,२७,१७,०००/- ची तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली आहे. त्यातील रु.२५,९६,८०,०००/- इतकी रक्कम खालील योजनांवर खर्च करण्यास शासन मंजूरी देत आहे.-

अ. क्र.	योजनेची नावे	एकूण लक्षांक	एकूण निधी रु.लाखात
१	मुलींसाठी विमानसेवेत हवाईसुदरी/ हॉटेल व्यवस्थापन व वाहतूक व्यवस्थापन प्रशिक्षण	१००	१००.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	५६२	३९.३५
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ सुरू करण्यास अर्थसहाय्य देणे	६०	६०.००
४	डि.टी.पी. व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे	१६०	४८.००
५	वाइन बननारी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	१६	८.००
६	द्राक्षापासून वाइन उत्पादनाचे प्रशिक्षण	२२२	१०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे -प्रति कुटुंब दोन संकरीत गायींचा पुरवठा करणे	१,२३०	३६९.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे -प्रति कुटुंबदोन म्हशींचा पुरवठा करणे	८००	३६०.००
९	शेळ्यांचा गट पुरविणे (प्रति कुटुंब १०शेळ्या व १ बोकड)	२,२६७	५६६.७५
१०	महिलां बचत गटांना युरिया ब्रेकनेट मशिन वाटप करणे	१५	२२.५०
११	स्वयंरोजगारासाठी बैलगाडीचा पुरवठा करणे	१४५	१४.५०

१२	लाख लागवड, गोळा करणे व विपननाची व्यवस्था करणे	२२३	२२.३०
१३	मधपाशी पालन, मध गोळा करणे व विक्री व्यवसायास अर्थसहाय्य देणे	३५०	३५.००
१४	महिलांना धान्य दळण्याचे फिरते आटाचक्कीचे वाटप करणे	१००	५०.००
१५	मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना यांत्रिकी बोटी व मत्सज्याळे पुरविणे	१६	४८.००
१६	युवकांना दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण सुविधेसाठी नामांकीत शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्थसहाय्य देणे	८००	४८०.००
१७	शेतक-यांना मल्टीक्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	५७८	१७३.४०
१८	लघु-उपसा सिंचन योजना	१९०	१९०.००
	एकूण	७,८३४	२५९६.८०

२. सदर योजना राबवितांना संबंधित अधिका-यांनी खालील मुद्दे विचारात घ्यावयाचे आहेत.-

अ) संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी लाभार्थ्यांची निवड करतांना जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा (DRDA) किंवा अन्य संस्थाकडून आदिवासी लाभार्थ्यांस एखाद्या योजनेचा लाभ देण्यात आलेला असेल तर त्यास तत्सम योजनेचा लाभ या योजनेखाली देण्यात येऊ नये.

ब) गरज आणि आवश्यकता विचारात घेऊन संबंधित प्रकल्प अधिका-यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करावे.


क) या योजनेतर्गत गावांची आणि दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची निवड करतांना दूरवर विखुरलेली (Scattered) गावे व लाभार्थ्यांची निवड न करता समूह दृष्टिकोन (Cluster Approach) अवलंबण्यात येऊन त्यानुसार गावे व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.

३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी सर्व प्रकल्प अधिका-यांना यासोबतच्या (जोडपत्र-१ {गोषवारा}प्रमाणे) प्रकल्पनिहाय व योजनानिहाय अनुदानाचे वितरण करावे. तसेच योजनानिहाय मासिक प्रगतीचा अहवालही सादर करावा. प्रकल्प अधिका-यांनी विवरणपत्र-१ ते २४ प्रमाणे त्यांच्या प्रकल्पातील टी.एस.पी., एटीएसपी, ओटीएसपी, माडा, मिनीमाडा, व पीटीजी भागासाठी दिलेल्या निधीचे वाटप करावे. तसेच योजनानिहाय लाभार्थ्यांनिवड, कार्यपध्दती इत्यादी बाबतची माहिती जोडपत्र परिशिष्ट-१ ते १८ मध्ये दर्शविण्यात आलेली आहेत.

४. सदरचा खर्च मागणी क्र.टी-५, २२२५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण -पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-०२ अनुसूचित जमातीचे कल्याण १०२ आर्थिक विकास- १३ विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत एकात्मिक योजना (१३) (०१)विशेष केंद्रीय सहाय्य योजना (२२२५ ३५५ ६) यालेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून करण्यात यावा.

५. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २००६१११६१५३५३८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(झं.सा.रणदिवे)

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रति) .
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक
व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास (प्रत्येकी २ प्रति)
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई-१/नागपूर-२
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
सर्व जिल्हा कृषि अधिकारी
प्रधान वन संरक्षक, नागपूर
अवर सचिव, (व्यय-१४), कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प-१७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
कक्ष अधिकारी, कार्यासन ६, ७, ९, १४ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.जीओआय-२००६/प्र.क्र.१४६/का.१७ दि.२-११-०६ चे जोडपत्र (जोडपत्र-१)

सन २००६-०७ या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्यांतर्गत प्राप्त अनुदानाचे वितरण(एकूण गोषवारा) (निधी रु.लाखात)

अ. क्र.	प्रकल्प कार्यालये	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण		पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण		डिजिटल फोटो-ग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे		डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण		वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण		द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण		दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)		दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)		दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	
		लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी
	अंदाकतम खर्च प्रकम युनिट		१.००		०.०७		१.००		०.३०		०.५०		०.०४५		०.३०		०.४५		०.२५
१	नाशिक	५	५.००	५०	३.५०	१२	१२.००	२०	६.००	१०	५.००	१५०	६.७५	१८०	५४.००	०	०.००	१५०	३७.५०
२	कळवण	५	५.००	०	०.००	२	२.००	०	०.००	६	३.००	७२	३.२५	६६	१९.८०	०	०.००	४२	१०.५०
३	तळोदा	५	५.००	०	०.००	५	५.००	१५	४.५०	०	०.००	०	०.००	७२	२१.६०	०	०.००	७५	१८.७५
४	नंदूरबार	५	५.००	५०	३.५०	५	५.००	१२	३.६०	०	०.००	०	०.००	६०	१८.००	०	०.००	५५	१३.७५
५	यावल	२	२.००	३०	२.१०	६	६.००	१५	४.५०	०	०.००	०	०.००	२९	८.७०	०	०.००	४१	१०.२५
६	राजूर	३	३.००	०	०.००	२	२.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१००	३०.००	०	०.००	४०	१०.००
	एकूण नाशिक विभाग	२५	२५.००	१३०	९.१०	३२	३२.००	६२	१८.६०	१६	८.००	२२२	१०.००	५०७	१५२.१०	०	०.००	४०३	१००.७५
७	जव्हार	४	४.००	५७	४.००	४	४.००	१५	४.५०	०	०.००	०	०.००	०	०.००	१०५	४७.२५	२००	५०.००
८	शहापूर	४	४.००	१००	७.००	३	३.००	२	०.६०	०	०.००	०	०.००	०	०.००	८५	३८.२५	८५	२१.२५
९	डहाणू	६	६.००	१००	७.००	५	५.००	३	०.९०	०	०.००	०	०.००	०	०.००	२००	९०.००	२७५	६८.७५
१०	पेण	३	३.००	१००	७.००	४	४.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	८०	३६.००	११७	२९.२५
११	घोडेगाव	४	४.००	७५	५.२५	४	४.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१४०	६३.००	१८१	४५.२५
१२	मुंबई	४	४.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००
	एकूण ठाणे विभाग	२५	२५.००	४३२	३०.२५	२०	२०.००	२०	६.००	०	०.००	०	०.००	०	०.००	६१०	२७४.५०	८५८	२१४.५०
१३	पाढरकवडा	३	३.००	०	०.००	०	०.००	१५	४.५०	०	०.००	०	०.००	१२०	३६.००	०	०.००	१६५	४१.२५
१४	किनवट	५	५.००	०	०.००	०	०.००	१५	४.५०	०	०.००	०	०.००	२१०	६३.००	०	०.००	८०	२०.००
१५	घारणी	५	५.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१५०	६७.५०	६९	१७.२५
१६	अकोला	५	५.००	०	०.००	०	०.००	४	१.२०	०	०.००	०	०.००	५०	१५.००	०	०.००	५०	१२.५०
१७	औरंगाबाद	७	७.००	०	०.००	०	०.००	२०	६.००	०	०.००	०	०.००	५०	१५.००	०	०.००	११६	२९.००
	एकूण अमरावती विभाग	२५	२५.००	०	०.००	०	०.००	५४	१६.२०	०	०.००	०	०.००	४३०	१२९.००	१५०	६७.५०	४७८	११९.५०
१८	नागपूर	८	८.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१४३	४२.९०	०	०.००	१७६	४४.००
१९	देवरी	६	६.००	०	०.००	०	०.००	५	१.५०	०	०.००	०	०.००	५२	१५.६०	०	०.००	७३	१८.२५
२०	चंद्रपूर	४	४.००	०	०.००	०	०.००	४	१.२०	०	०.००	०	०.००	३५	१०.५०	०	०.००	१५०	३७.५०
२१	चिमूर	१	१.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	२१	६.३०	०	०.००	३५	८.७५
२२	अहेरी	१	१.००	०	०.००	८	८.००	१५	४.५०	०	०.००	०	०.००	१०	३.००	१०	४.५०	२०	५.००
२३	गडचिरोली	४	४.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१६	४.८०	२०	९.००	६०	१५.००
२४	भामरागड	१	१.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१६	४.८०	१०	४.५०	१४	३.५०
	एकूण (नागपूर विभाग)	२५	२५.००	०	०.००	८	८.००	२४	७.२०	०	०.००	०	०.००	२९३	८७.९०	४०	१८.००	५२८	१३२.००
	सर्व एकूण	१००	१००.००	५६२	३९.३५	६०	६०.००	१६०	४८.००	१६	८.००	२२२	१०.००	१२३०	१६९.००	८००	३६०.००	२२६७	५६६.७५

अ. क्र.	प्रकल्प कार्यालये	स्त्रियांना युरीया ब्रिकनेट मशीनचा पुरवठा करणे	बैलगाडी पुरविणे	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लघु उपसा जलसिंचन योजना	सर्व एकूण निधी									
	अंदाजित खर्च प्रति युनिट	१.५०	०.१०	०.१०	०.१०	०.५०	३.००	०.६०	०.३०	१.००										
		लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी	लक्ष्य	निधी									
१	नाशिक	१५	२२.५०	०	०.००	०	०.००	०	०.००	६	१८.००	७०	४२.००	७५	२२.५०	१५	१५.००	२४९.७५		
२	कळवण	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	३	९.००	५०	३०.००	५०	१५.००	१८	१८.००	११५.५५		
३	तळोदा	०	०.००	८०	८.००	०	०.००	०	०.००	३	९.००	७०	४२.००	७५	२२.५०	४०	४०.००	१७६.३५		
४	नंदूरबार	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१	३.००	७५	४५.००	३५	१०.५०	२५	२५.००	१३२.३५		
५	यावल	०	०.००	५०	५.००	०	०.००	०	०.००	१	३.००	१५	९.००	५०	१५.००	२०	२०.००	८५.५५		
६	राजूर	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	२	६.००	२०	१२.००	०	०.००	३०	३०.००	९३.००		
	एकूण नाशिक विभाग	१५	२२.५०	१३०	१३.००	०	०.००	०	०.००	१६	४८.००	३००	१८०.००	२८५	८५.५०	१४८	१४८.००	८५२.५५		
७	जव्हार	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१५	९.००	०	०.००	५	५.००	१२७.७५		
८	शहापूर	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१५	९.००	०	०.००	०	०.००	८३.१०		
९	डहाणू	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	३१	१८.६०	०	०.००	१०	१०.००	२०६.२५		
१०	पेण	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	२५	१५.००	०	०.००	५	५.००	९९.२५		
११	घोडेगाव	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	३०	१८.००	०	०.००	५	५.००	१४४.५०		
१२	मुंबई	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	३४	२०.४०	०	०.००	०	०.००	२४.४०		
	एकूण ठाणे विभाग	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१५०	९०.००	०	०.००	२५	२५.००	६८५.२५		
१३	पाढरकवडा	०	०.००	०	०.००	१४५	१४.५०	१३०	१३.००	२५	१२.५०	०	०.००	४०	२४.००	८६	२५.८०	१७४.५५		
१४	किनवट	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	३०	१५.००	०	०.००	४०	२४.००	२९	८.७०	१४०.२०		
१५	घारणी	०	०.००	०	०.००	७८	७.८०	९०	९.००	०	०.००	०	०.००	३५	२१.००	०	०.००	१२७.५५		
१६	अकोला	०	०.००	०	०.००	०	०.००	१३०	१३.००	३५	१७.५०	०	०.००	२०	१२.००	१७	५.१०	८०.८०		
१७	औरंगाबाद	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१०	५.००	०	०.००	१५	९.००	८	२.४०	७३.४०		
	एकूण अमरावती विभाग	०	०.००	०	०.००	२२३	२२.३०	३५०	३५.००	१००	५०.००	०	०.००	१५०	९०.००	१४०	४२.००	५९६.४०		
१८	नागपूर	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	६०	३६.००	४८	१४.४०	५	५.००	१५०.३०		
१९	देवरी	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	४०	२४.००	३७	११.१०	०	०.००	७६.४५		
२०	चंद्रपूर	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	४५	२७.००	१७	५.१०	५	५.००	९०.३०		
२१	चिमूर	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१०	६.००	१०	३.००	४	४.००	२९.०५		
२२	अहंरी	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	५	३.००	६	१.८०	०	०.००	३०.८०		
२३	गडचिरोली	०	०.००	१५	१.५०	०	०.००	०	०.००	०	०.००	२५	१५.००	३५	१०.५०	३	३.००	६२.८०		
२४	भामरागड	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	०	०.००	१५	९.००	०	०.००	०	०.००	२२.८०		
	एकूण (नागपूर विभाग)	०	०.००	१५	१.५०	०	०.००	०	०.००	०	०.००	२००	१२०.००	१५३	४५.९०	१७	१७.००	४६२.००		
	सर्व एकूण	१५	२२.५०	१४५	१४.५०	२२३	२२.३०	३५०	३५.००	१००	५०.००	१६	४८.००	८००	४८०.००	५७८	१७३.४०	१९०	१९०.००	२५९६.८०

विवरणपत्र-१

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण

(निधी रु. लाखात)

१	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/ि मनी माडा	पीटीजी	एकूण
अ.	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	२ २.००	० ०.००	३ ३.००	० ०.००	० ०.००	० ०.००	५ ५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	१० ०.७०	० ०.००	३५ २.४५	० ०.००	५ ०.३५	० ०.००	५० ३.५०
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य निधी	४ ४.००	० ०.००	८ ८.००	० ०.००	० ०.००	० ०.००	१२ १२.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	७ २.१०	० ०.००	१३ ३.९०	० ०.००	० ०.००	० ०.००	२० ६.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	५ २.५०	० ०.००	५ २.५०	० ०.००	० ०.००	० ०.००	१० ५.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	५६ २.५२	० ०.००	८५ ३.८३	० ०.००	४ ०.१८	५ ०.२२	१५० ६.७५
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य निधी	७० २१.००	० ०.००	८० २४.००	२५ ७.५०	२ ०.६०	३ ०.९०	१८० ५४.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य निधी	६५ १६.२५	० ०.००	७० १७.५०	० ०.००	० ०.००	१५ ३.७५	१५० ३७.५०
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	५ ७.५०	० ०.००	१० १५.००	० ०.००	० ०.००	० ०.००	१५ २२.५०
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य निधी	३ ९.००	० ०.००	३ ९.००	० ०.००	० ०.००	० ०.००	६ १८.००
१६	आदिवासी विद्याथ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य निधी	३० १८.००	० ०.००	४० २४.००	० ०.००	० ०.००	० ०.००	७० ४२.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	३० ९.००	० ०.००	४५ १३.५०	० ०.००	० ०.००	० ०.००	७५ २२.५०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य निधी	५ ५.००	० ०.००	१० १०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	१५ १५.००
	एकूण	निधी	९८.८७	०.००	१३६.६८	७.५०	१.१३	४.८७	२४९.७५

विवरणपत्र-२

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

२	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	३	०	२	०	०	०	५
		निधी	३.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	२	०	०	०	०	०	२
		निधी	२.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	२.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	४	०	२	०	०	०	६
		निधी	२.००	०.००	१.००	०.००	०.००	०.००	३.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	४९	०	२३	०	०	०	७२
		निधी	२.२०	०.००	१.०५	०.००	०.००	०.००	३.२५
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	४१	०	२५	०	०	०	६६
		निधी	१२.३०	०.००	७.५०	०.००	०.००	०.००	१९.८०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	२०	०	२२	०	०	०	४२
		निधी	५.००	०.००	५.५०	०.००	०.००	०.००	१०.५०
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	२	०	१	०	०	०	३
		निधी	६.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	९.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	३२	०	१८	०	०	०	५०
		निधी	१९.२०	०.००	१०.८०	०.००	०.००	०.००	३०.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	३२	०	१८	०	०	०	५०
		निधी	९.६०	०.००	५.४०	०.००	०.००	०.००	१५.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	१२	०	६	०	०	०	१८
		निधी	१२.००	०.००	६.००	०.००	०.००	०.००	१८.००
	एकूण	निधी	७३.३०	०.००	४२.२५	०.००	०.००	०.००	११५.५५

विवरणपत्र-३

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

३	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मनी माडा	पीटीज	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	३	०	२	०	०	०	५
		निधी	३.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	२	०	३	०	०	०	५
		निधी	२.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	५.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	५	०	१०	०	०	०	१५
		निधी	१.५०	०.००	३.००	०.००	०.००	०.००	४.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	२७	०	४५	०	०	०	७२
		निधी	८.१०	०.००	१३.५०	०.००	०.००	०.००	२१.६०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	३०	०	४५	०	०	०	७५
		निधी	७.५०	०.००	११.२५	०.००	०.००	०.००	१८.७५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	२८	०	५२	०	०	०	८०
		निधी	२.८०	०.००	५.२०	०.००	०.००	०.००	८.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	२	०	१	०	०	०	३
		निधी	६.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	९.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	३५	०	३५	०	०	०	७०
		निधी	२१.००	०.००	२१.००	०.००	०.००	०.००	४२.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	३०	०	४५	०	०	०	७५
		निधी	९.००	०.००	१३.५०	०.००	०.००	०.००	२२.५०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	२०	०	२०	०	०	०	४०
		निधी	२०.००	०.००	२०.००	०.००	०.००	०.००	४०.००
	एकूण	निधी	८०.९०	०.००	९५.४५	०.००	०.००	०.००	१७६.३५

विवरणपत्र-४

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

४	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदूरबार		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	४	०	१	०	०	०	५
		निधी	४.००	०.००	१.००	०.००	०.००	०.००	५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	४०	०	१०	०	०	०	५०
		निधी	२.८०	०.००	०.७०	०.००	०.००	०.००	३.५०
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	४	०	१	०	०	०	५
		निधी	४.००	०.००	१.००	०.००	०.००	०.००	५.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	१०	०	२	०	०	०	१२
		निधी	३.००	०.००	०.६०	०.००	०.००	०.००	३.६०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	४०	०	१४	०	०	६	६०
		निधी	१२.००	०.००	४.२०	०.००	०.००	१.८०	१८.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	४५	२	८	०	०	०	५५
		निधी	११.२५	०.५०	२.००	०.००	०.००	०.००	१३.७५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	१	०	०	०	०	०	१
		निधी	३.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	३.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	६५	०	१०	०	०	०	७५
		निधी	३९.००	०.००	६.००	०.००	०.००	०.००	४५.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	२४	०	११	०	०	०	३५
		निधी	७.२०	०.००	३.३०	०.००	०.००	०.००	१०.५०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	२२	०	३	०	०	०	२५
		निधी	२२.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	२५.००
	एकूण	निधी	१०८.२५	०.५०	२१.८०	०.००	०.००	१.८०	१३२.३५

विवरणपत्र-५

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

५	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	२	०	०	०	२
		निधी	०.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	२.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	३०	०	०	०	३०
		निधी	०.००	०.००	२.९०	०.००	०.००	०.००	२.९०
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	६	०	०	०	६
		निधी	०.००	०.००	६.००	०.००	०.००	०.००	६.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	९५	०	०	०	९५
		निधी	०.००	०.००	४.५०	०.००	०.००	०.००	४.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	६	०	२३	०	०	०	२९
		निधी	९.८०	०.००	६.९०	०.००	०.००	०.००	८.७०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	८	०	३३	०	०	०	४१
		निधी	२.००	०.००	८.२५	०.००	०.००	०.००	१०.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	१०	०	४०	०	०	०	५०
		निधी	१.००	०.००	४.००	०.००	०.००	०.००	५.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	१	०	०	०	१
		निधी	०.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	३.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	०	१५	०	०	०	१५
		निधी	०.००	०.००	९.००	०.००	०.००	०.००	९.००
१७	मल्टी क्रॉप शेअर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	४	०	४६	०	०	०	५०
		निधी	१.२०	०.००	१३.८०	०.००	०.००	०.००	१५.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	२०	०	०	०	२०
		निधी	०.००	०.००	२०.००	०.००	०.००	०.००	२०.००
	एकूण	निधी	६.००	०.००	७९.५५	०.००	०.००	०.००	८५.५५

विवरणपत्र-६

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

६	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/ मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	३ ३.००	० ०.००	० ०.००	० ०.००	३ ३.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य निधी	१ १.००	० ०.००	१ १.००	० ०.००	० ०.००	० ०.००	२ २.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य निधी	७८ २३.४०	२ ०.६०	१४ ४.२०	० ०.००	६ १.८०	० ०.००	१०० ३०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य निधी	१० २.५०	४ १.००	२३ ५.७५	० ०.००	३ ०.७५	० ०.००	४० १०.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य निधी	१ ३.००	० ०.००	१ ३.००	० ०.००	० ०.००	० ०.००	२ ६.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य निधी	८ ४.८०	० ०.००	१२ ७.२०	० ०.००	० ०.००	० ०.००	२० १२.००
१७	मल्टी क्रॉप श्रेषर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य निधी	४ ४.००	० ०.००	२६ २६.००	० ०.००	० ०.००	० ०.००	३० ३०.००
	एकूण	निधी	३८.७०	१.६०	५०.१५	०.००	२.५५	०.००	९३.००

विवरणपत्र-७

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

७	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटी जी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	४	०	०	०	०	०	४
		निधी	४.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	४.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	४६	०	७	०	०	४	५७
		निधी	३.२२	०.००	०.५०	०.००	०.००	०.२८	४.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	२	०	२	०	०	०	४
		निधी	२.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	४.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	१०	०	३	०	०	२	१५
		निधी	३.००	०.००	०.९०	०.००	०.००	०.६०	४.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	७३	०	२५	०	०	७	१०५
		निधी	३२.८५	०.००	११.२५	०.००	०.००	३.१५	४७.२५
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	१५०	०	४०	०	०	१०	२००
		निधी	३७.५०	०.००	१०.००	०.००	०.००	२.५०	५०.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	१०	०	५	०	०	०	१५
		निधी	६.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	९.००
१७	मल्टी क्रॉप शेअर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	५	०	०	०	०	०	५
		निधी	५.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	५.००
	एकूण	निधी	१३.५७	०.००	२.६५	०.००	०.००	६.५३	१२२.७५

विवरणपत्र-८

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

८	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	३	०	१	०	०	०	४
		निधी	३.००	०.००	१.००	०.००	०.००	०.००	४.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	५०	०	४०	०	०	१०	१००
		निधी	३.५०	०.००	२.८०	०.००	०.००	०.७०	७.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	२	०	१	०	०	०	३
		निधी	२.००	०.००	१.००	०.००	०.००	०.००	३.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	२	०	०	०	०	०	२
		निधी	०.६०	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.६०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	४५	०	३०	०	०	१०	८५
		निधी	२०.२५	०.००	१३.५०	०.००	०.००	४.५०	३८.२५
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	४५	०	२७	०	०	१३	८५
		निधी	११.२५	०.००	६.७५	०.००	०.००	३.२५	२१.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	८	०	७	०	०	०	१५
		निधी	४.८०	०.००	४.२०	०.००	०.००	०.००	९.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	४५.४०	०.००	२९.२५	०.००	०.००	८.४५	८३.१०

विवरणपत्र-९

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

९	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू		टीएसपी	एटीए सपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/ मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	३ ३.००	० ०.००	३ ३.००	० ०.००	० ०.००	० ०.००	६ ६.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	६३ ४.४१	० ०.००	३७ २.५९	० ०.००	० ०.००	० ०.००	१०० ७.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य निधी	३ ३.००	० ०.००	२ २.००	० ०.००	० ०.००	० ०.००	५ ५.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	२ ०.६०	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	१ ०.३०	३ ०.९०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य निधी	१२० ५४.००	० ०.००	७४ ३३.३०	० ०.००	० ०.००	६ २.७०	२०० ९०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य निधी	१७० ४२.५०	० ०.००	१०० २५.००	० ०.००	० ०.००	५ १.२५	२७५ ६८.७५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य निधी	२० १२.००	० ०.००	११ ६.६०	० ०.००	० ०.००	० ०.००	३१ १८.६०
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य निधी	७ ७.००	० ०.००	३ ३.००	० ०.००	० ०.००	० ०.००	१० १०.००
	एकूण	निधी	१२६.५१	०.००	७५.४९	०.००	०.००	४.२५	२०६.२५

विवरणपत्र-१०

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१०	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण		टीएसपी	एटीएसपी	ओटीएसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	२	०	०	१	३
		निधी	०.००	०.००	२.००	०.००	०.००	१.००	३.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य		०	६०	०	०	४०	१००
		निधी	०.००	०.००	४.२०	०.००	०.००	२.८०	७.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य		०	२	०	०	२	४
		निधी	०.००	०.००	२.००	०.००	०.००	२.००	४.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	४३	१२	०	२५	८०
		निधी	०.००	०.००	१९.३५	५.४०	०.००	११.२५	३६.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	०	०	६०	१४	०	४३	११७
		निधी	०.००	०.००	१५.००	३.५०	०.००	१०.७५	२९.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	०	१२	०	०	१३	२५
		निधी	०.००	०.००	७.२०	०.००	०.००	७.८०	१५.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	३	०	०	२	५
		निधी	०.००	०.००	३.००	०.००	०.००	२.००	५.००
	एकूण	निधी	०.००	०.००	५२.७५	८.९०	०.००	३७.६०	९९.२५

विवरणपत्र-११

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

११	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव		टीएसपी	एटीएस पी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/ मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	२	०	२	०	०	०	४
		निधी	२.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	४.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	२०	०	५२	०	०	३	७५
		निधी	१.४०	०.००	३.६४	०.००	०.००	०.२१	५.२५
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	१	०	२	०	०	१	४
		निधी	१.००	०.००	२.००	०.००	०.००	१.००	४.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	१०	०	१००	८	०	२२	१४०
		निधी	४.५०	०.००	४५.००	३.६०	०.००	९.९०	६३.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	१५	०	१५०	९	०	७	१८१
		निधी	३.७५	०.००	३७.५०	२.२५	०.००	१.७५	४५.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	१०	०	२०	०	०	०	३०
		निधी	६.००	०.००	१२.००	०.००	०.००	०.००	१८.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	५	०	०	०	५
		निधी	०.००	०.००	५.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	१८.६५	०.००	१०७.१४	५.८५	०.००	१२.८६	१४४.५०

विवरणपत्र-१२

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१२	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई		टीएसपी	एटीएसपी	ओटीएसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	४ ४.००	० ०.००	० ०.००	० ०.००	४ ४.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	३४ २०.४०	० ०.००	० ०.००	० ०.००	३४ २०.४०
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य निधी	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००	० ०.००
	एकूण	निधी	०.००	०.००	२४.४०	०.००	०.००	०.००	२४.४०

विवरणपत्र-१३

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१३	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्ट र/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	१	०	२	०	०	०	३
		निधी	१.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	३.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	४	०	६	२	०	३	१५
		निधी	१.२०	०.००	१.८०	०.६०	०.००	०.९०	४.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	२०	५	७५	५	०	१५	१२०
		निधी	६.००	१.५०	२२.५०	१.५०	०.००	४.५०	३६.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	२५	५	१२०	०	०	१५	१६५
		निधी	६.२५	१.२५	३०.००	०.००	०.००	३.७५	४१.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	३०	०	८५	२०	०	१०	१४५
		निधी	३.००	०.००	८.५०	२.००	०.००	१.००	१४.५०
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	२०	०	७०	२०	०	२०	१३०
		निधी	२.००	०.००	७.००	२.००	०.००	२.००	१३.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	५	०	१२	४	०	४	२५
		निधी	२.५०	०.००	६.००	२.००	०.००	२.००	१२.५०
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	१०	०	११	५	०	१४	४०
		निधी	६.००	०.००	६.६०	३.००	०.००	८.४०	२४.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	१९	०	४१	१०	०	१६	८६
		निधी	५.७०	०.००	१२.३०	३.००	०.००	४.८०	२५.८०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	३३.६५	२.७५	९६.७०	१४.१०	०.००	२७.३५	१७४.५५

विवरणपत्र-१४

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१४	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर /मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ. क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	३	०	०	२	५
		निधी	०.००	०.००	३.००	०.००	०.००	२.००	५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	२	०	५	४	०	४	१५
		निधी	०.६०	०.००	१.५०	१.२०	०.००	१.२०	४.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	२०	०	१४०	३५	०	१५	२१०
		निधी	६.००	०.००	४२.००	१०.५०	०.००	४.५०	६३.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	१६	०	३४	०	०	३०	८०
		निधी	४.००	०.००	८.५०	०.००	०.००	७.५०	२०.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	१३	०	१२	०	०	५	३०
		निधी	६.५०	०.००	६.००	०.००	०.००	२.५०	१५.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	२०	०	१०	०	०	१०	४०
		निधी	१२.००	०.००	६.००	०.००	०.००	६.००	२४.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	८	०	१६	०	०	५	२९
		निधी	२.४०	०.००	४.८०	०.००	०.००	१.५०	८.७०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	३१.५०	०.००	७१.८०	११.७०	०.००	२५.२०	१४०.२०

विवरणपत्र-१५

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१५	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	१	०	४	०	०	०	५
		निधी	१.००	०.००	४.००	०.००	०.००	०.००	५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	५०	०	८०	१९	१	०	१५०
		निधी	२२.५०	०.००	३६.००	८.५५	०.४५	०.००	६७.५०
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	२५	०	३५	०	९	०	६९
		निधी	६.२५	०.००	८.७५	०.००	२.२५	०.००	१७.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	३२	०	४२	०	४	०	७८
		निधी	३.२०	०.००	४.२०	०.००	०.४०	०.००	७.८०
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	४०	०	४५	०	५	०	९०
		निधी	४.००	०.००	४.५०	०.००	०.५०	०.००	९.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	२०	०	१५	०	०	०	३५
		निधी	१२.००	०.००	९.००	०.००	०.००	०.००	२१.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	४८.९५	०.००	६६.४५	८.५५	३.६०	०.००	१२७.५५

विवरणपत्र-१६

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१६	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	३	२	०	०	५
		निधी	०.००	०.००	३.००	२.००	०.००	०.००	५.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	२	२	०	०	४
		निधी	०.००	०.००	०.६०	०.६०	०.००	०.००	१.२०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	३०	२०	०	०	५०
		निधी	०.००	०.००	९.००	६.००	०.००	०.००	१५.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१० बक-या व १ बोकड)	लक्ष्य	०	०	२५	२३	०	०	४८
		निधी	०.००	०.००	६.२५	५.७५	०.००	०.००	१२.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	१०२	२०	८	०	१३०
		निधी	०.००	०.००	१०.२०	२.००	०.८०	०.००	१३.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	२५	६	४	०	३५
		निधी	०.००	०.००	१२.५०	३.००	२.००	०.००	१७.५०
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	०	१६	४	०	०	२०
		निधी	०.००	०.००	९.६०	२.४०	०.००	०.००	१२.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	१०	७	०	०	१७
		निधी	०.००	०.००	३.००	२.१०	०.००	०.००	५.१०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	०.००	०.००	५४.१५	२३.८५	२.८०	०.००	८०.८०

विवरणपत्र-१७

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१७	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	७	०	०	०	७
		निधी	०.००	०.००	७.००	०.००	०.००	०.००	७.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	२०	०	०	०	२०
		निधी	०.००	०.००	६.००	०.००	०.००	०.००	६.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	५०	०	०	०	५०
		निधी	०.००	०.००	१५.००	०.००	०.००	०.००	१५.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	०	०	११६	०	०	०	११६
		निधी	०.००	०.००	२९.००	०.००	०.००	०.००	२९.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	१०	०	०	०	१०
		निधी	०.००	०.००	५.००	०.००	०.००	०.००	५.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	०	१५	०	०	०	१५
		निधी	०.००	०.००	९.००	०.००	०.००	०.००	९.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	८	०	०	०	८
		निधी	०.००	०.००	२.४०	०.००	०.००	०.००	२.४०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	०.००	०.००	७३.४०	०.००	०.००	०.००	७३.४०

विवरणपत्र-१८

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१८	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	५	३	०	०	८
		निधी	०.००	०.००	५.००	३.००	०.००	०.००	८.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	५	१३०	८	०	३	१४३
		निधी	०.००	१.५०	३८.१०	२.४०	०.००	०.९०	४२.९०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	०	८	१५०	१४	०	४	१७६
		निधी	०.००	२.००	३७.५०	३.५०	०.००	१.००	४४.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	०	४५	११	४	०	६०
		निधी	०.००	०.००	२७.००	६.६०	२.४०	०.००	३६.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	५	३४	९	०	०	४८
		निधी	०.००	१.५०	१०.२०	२.७०	०.००	०.००	१४.४०
१९	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	५	०	०	०	५
		निधी	०.००	०.००	५.००	०.००	०.००	०.००	५.००
	एकूण	निधी	०.००	५.००	१२२.८०	१८.२०	२.४०	१.९०	१५०.३०

विवरणपत्र-१९

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

१९	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	४	२	०	०	६
		निधी	०.००	०.००	४.००	२.००	०.००	०.००	६.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	२	३	०	०	५
		निधी	०.००	०.००	०.६०	०.९०	०.००	०.००	१.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	१४	२५	१३	०	०	५२
		निधी	०.००	४.२०	७.५०	३.९०	०.००	०.००	१५.६०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	०	११	४०	२२	०	०	७३
		निधी	०.००	२.७५	१०.००	५.५०	०.००	०.००	१८.२५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	५	२४	११	०	०	४०
		निधी	०.००	३.००	१४.४०	६.६०	०.००	०.००	२४.००
१७	मल्टी क्रॉप थ्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	५	२०	१२	०	०	३७
		निधी	०.००	१.५०	६.००	३.६०	०.००	०.००	११.१०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	०.००	११.४५	४२.५०	२२.५०	०.००	०.००	७६.४५

विवरणपत्र-२०

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

२०	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	१	१	२	०	०	०	४
		निधी	१.००	१.००	२.००	०.००	०.००	०.००	४.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	१	१	२	०	०	०	४
		निधी	०.३०	०.३०	०.६०	०.००	०.००	०.००	१.२०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	५	८	१२	१०	०	०	३५
		निधी	१.५०	२.४०	३.६०	३.००	०.००	०.००	१०.५०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	१०	४०	५०	४३	२	५	१५०
		निधी	२.५०	१०.००	१२.५०	१०.७५	०.५०	१.२५	३७.५०
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	६	१९	२०	०	०	०	४५
		निधी	३.६०	११.४०	१२.००	०.००	०.००	०.००	२७.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	३	९	५	०	०	०	१७
		निधी	०.९०	२.७०	१.५०	०.००	०.००	०.००	५.१०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	३	१	०	०	०	५
		निधी	०.००	३.००	२.००	०.००	०.००	०.००	५.००
	एकूण	निधी	९.८०	३०.८०	३४.२०	१३.७५	०.५०	१.२५	९०.३०

विवरणपत्र-२१

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

२१	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	१	०	०	१
		निधी	०.००	०.००	०.००	१.००	०.००	०.००	१.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	०	०	५	१२	४	०	२१
		निधी	०.००	०.००	१.५०	३.६०	१.२०	०.००	६.३०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	०	०	७	२०	८	०	३५
		निधी	०.००	०.००	१.७५	५.००	२.००	०.००	८.७५
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	०	०	४	४	२	०	१०
		निधी	०.००	०.००	२.४०	२.४०	१.२०	०.००	६.००
१७	मल्टी क्रॉप शेअर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	३	७	०	०	१०
		निधी	०.००	०.००	०.९०	२.१०	०.००	०.००	३.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	३	१	०	४
		निधी	०.००	०.००	०.००	३.००	१.००	०.००	४.००
	एकूण	निधी	०.००		६.५५	१७.१०	५.४०	०.००	२९.०५

विवरणपत्र-२२

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

२२	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	१	०	०	०	०	०	१
		निधी	१.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	१.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजिटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	६	०	२	०	०	०	८
		निधी	६.००	०.००	२.००	०.००	०.००	०.००	८.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	१०	०	२	०	०	३	१५
		निधी	३.००	०.००	०.६०	०.००	०.००	०.९०	४.५०
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	७	०	३	०	०	०	१०
		निधी	२.१०	०.००	०.९०	०.००	०.००	०.००	३.००
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	७	०	३	०	०	०	१०
		निधी	३.१५	०.००	१.३५	०.००	०.००	०.००	४.५०
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	१२	०	५	०	०	३	२०
		निधी	३.००	०.००	१.२५	०.००	०.००	०.७५	५.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	५	०	०	०	०	०	५
		निधी	३.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	३.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	४	०	०	०	०	२	६
		निधी	१.२०	०.००	०.००	०.००	०.००	०.६०	१.८०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	२२.४५	०.००	६.१०	०.००	०.००	२.२५	३०.८०

विवरणपत्र-२३

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

२३	एकात्मिक आदिवासी विकास गडचिरोली		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/ हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	३	०	१	०	०	०	४
		निधी	३.००	०.००	१.००	०.००	०.००	०.००	४.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	१०	०	६	०	०	०	१६
		निधी	३.००	०.००	१.८०	०.००	०.००	०.००	४.८०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	१५	०	४	०	०	१	२०
		निधी	६.७५	०.००	१.८०	०.००	०.००	०.४५	९.००
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	५०	०	८	०	०	२	६०
		निधी	१२.५०	०.००	२.००	०.००	०.००	०.५०	१५.००
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	१२	०	३	०	०	०	१५
		निधी	१.२०	०.००	०.३०	०.००	०.००	०.००	१.५०
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	१८	०	७	०	०	०	२५
		निधी	१०.८०	०.००	४.२०	०.००	०.००	०.००	१५.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	३०	०	५	०	०	०	३५
		निधी	९.००	०.००	१.५०	०.००	०.००	०.००	१०.५०
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	३	०	०	०	०	०	३
		निधी	३.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	३.००
	एकूण	निधी	४९.२५	०.००	१२.६०	०.००	०.००	०.९५	६२.८०

विवरणपत्र-२४

विशेष केंद्रीय सहाय्य सन २००६-०७ चे प्रकल्पनिहाय वितरण (निधी रु. लाखात)

२४	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड		टीएसपी	एटीएसपी	ओटी एसपी	माडा	क्लस्टर/मिनी माडा	पीटीजी	एकूण
अ.क्र	योजना								
१	एअर होस्टेस /पर्यटन व्यवस्थापन/हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	१	०	०	०	०	०	१
		निधी	१.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	१.००
२	पुरुष व स्त्रियांचे तयार कपडे बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
३	डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण व फोटो स्टुडिओ स्थापना करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
४	डिटीपी व स्क्रिन प्रिंटींगचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
५	वाईनसाठी द्राक्षे उत्पादनाचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
६	द्राक्षापासून वाईन बनविण्याचे प्रशिक्षण	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
७	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ गायी)	लक्ष्य	१२	०	४	०	०	०	१६
		निधी	३.६०	०.००	१.२०	०.००	०.००	०.००	४.८०
८	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (२ म्हशी)	लक्ष्य	६	०	४	०	०	०	१०
		निधी	२.७०	०.००	१.८०	०.००	०.००	०.००	४.५०
९	दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (१०बक-या व १ बोकड)	लक्ष्य	८	०	४	०	०	२	१४
		निधी	२.००	०.००	१.००	०.००	०.००	०.५०	३.५०
१०	स्त्रियांना युरीया ब्रिकेट मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
११	बैलगाडी पुरविणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१२	लाख उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१३	मध उत्पादन, गोळा करणे व विक्री करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१४	लहान दळण यंत्राचा पुरवठा करणे (आटा चक्की)	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१५	आदिवासी सहकारी मच्छीमारी संस्थांना आर्थिक सहाय्य	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१६	आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी मान्यवर संस्थेत प्रवेशासाठी सहाय्य करणे	लक्ष्य	१०	०	५	०	०	०	१५
		निधी	६.००	०.००	३.००	०.००	०.००	०.००	९.००
१७	मल्टी क्रॉप श्रेशर मशीनचा पुरवठा करणे	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
१८	लघु उपसा जलसिंचन योजना	लक्ष्य	०	०	०	०	०	०	०
		निधी	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००	०.००
	एकूण	निधी	१५.३०	०.००	७.००	०.००	०.००	०.५०	२२.८०

परिशिष्ट-१

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी विमानसेवेत हवाईसुदरी, वाहतुक व्यवस्थापन, व हॉटेल व्यवस्थापन इ. साठी प्रशिक्षण देणे.
२	योजनेतील युनिट लाभार्थी संख्या.	१०० लाभार्थी
३	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	प्रशिक्षण योजना रु.१ लाख प्रति लाभार्थीप्रमाणे एकूण १००X१,००,०००=रु.१००.००लाख
४	योजना राबविणारी यंत्रणा	आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक हे निविदा मागवून यंत्रणा निश्चित करतील.
५	योजना राबविणारी यंत्रणा	आयुक्त, आदिवासी विकास, अपर आयुक्त आदिवासी विकास, आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
६	योजनेचा उद्देश / हेतु	आदिवासी युवक/ युवतींमध्ये इ.१२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना नोकरीच्या संधी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांना विमानसेवेत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, व पंचतारांकीत हॉटेलमध्ये १े अथवा जवळच्या मोठ्या गावांमध्ये अथवा शहरात रोजगार उपलब्ध व्हावा व्यवसायासाठी आवश्यकते प्रशिक्षण देऊन त्यांचे राहणीमान वाढविण्या हेतूने सदर प्रशिक्षण प्रस्तावित आहे
८	योजनेची कार्यपध्दती	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक यांनी एजन्सी निश्चित केल्यानंतर त्यांची आवश्यक ते शुल्क ३ हप्त्यात अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत दिले जाईल. एजन्सी त्या विद्यार्थ्यांचे भोजन, निवास, प्रशिक्षण, स्टेशनरी, गणवेश इत्यादी पुरविल. प्रशिक्षणाच्या शेवटी ती एजन्सी परिक्षा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देतील.
९	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७
१०	योजनेच्या अटी शर्ती	१.अनुसूचित जमातीच्या मुलां/मुलींमधून प्रशिक्षणाथर्यांची निवड करण्यात यावी. आणि आदिम जमातीच्या व्यक्तींचा प्राधान्य देण्यात यावे. २. उमेदवार १२वी ची परिक्षा किमान ५० % गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. ३.उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्षादरम्यान असावे. ४. उमेदवार मुलींची उंची पाच फूट दोन इंच व मुलांची पाच फूट सात इंच असावी. ५. उमेदवाराच्या कौटुबिक उत्पन्न रु.१,००,०००/- (एक लाख) पेक्षा कमी असावे.

परिशिष्ट-२

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासी युवक - युवतींना गारमेंट टेक्नालॉजीचे प्रशिक्षण देणे
२	योजनेतील युनिट / लाभार्थी संख्या.	५६२ लाभार्थी
३	योजनेचा गट	प्रशिक्षण योजना
४	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	योजने अंतर्गत सहा महिने प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी एका उमेदवारास रु.५०००/- प्रमाणे दररोज ४ तास प्रशिक्षण देण्यात येईल. रु.५००० एका उमेदवारास याप्रमाणे एकूण ५६२ उमेदवारांसाठी एकूण रु.३९.३५ लक्ष खर्च अपेक्षित आहे.
५	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
६	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
७	योजनेचा उद्देश / हेतु	<p>आदिवासी युवक/ युवतींमध्ये इ.१० वी ते १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या युवक/ युवतींचे प्रमाण अधिक आहे. असे अर्धवट शिक्षण झालेल्या युवकांना नोकरीच्या संधी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर अथवा जवळच्या मोठ्या गावांमध्ये अथवा शहरात रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने सदर प्रशिक्षण प्रस्तावित आहे.</p> <p>आजच्या जनतेचे वेशभुषेचे अवलोकन केले असता लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सुमारे ९० टक्के व्यक्ती रेडीमेड कपडे वापरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जनतेच्या आवडी निवडी तथा पसंतीनुसार रेडीमेड कपडे शिवण्याचे प्रशिक्षण आदिवासी युवक युवतींना दिल्यास त्यांना स्वयंरोजगार व गारमेंट कारखान्यामध्ये रोजगाराची हमखास संधी उपलब्ध आहेत. कुशल आदिवासी युवक/ युवती स्थानिक व्यापा-यांकडून कापड घेऊन त्यांना त्यांच्या मागणी नुसार रेडीमेड कपडे शिवून देऊ शकतात. त्यामुळे उपलब्ध असलेल्या रोजगाराची खात्री विचारात घेवून प्रशिक्षण प्रस्तावित करण्यात येत आहे.</p>
८	योजनेची कार्यपध्दती	संबंधीत प्रकल्प अधिका-यांमार्फत इ.१० वी, १२ वी अथवा तत्सम अल्पशिक्षित युवक-युवतींमधून चाणाक्ष व शिवणकामाची आवड असलेल्या युवक युवतींची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात येईल. त्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल व सदर विभागामार्फत घेण्यात येणा-या परिक्षेस बसविण्यात येईल आणि पास होणा-या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
९	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७ (६ महिने)
१०	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> १) प्रशिक्षणार्थी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रधारक असावा. २) त्याला शिवणकामाची आवड असावी व तो/ ती रेडीमेड गारमेंट व्यवसायास इच्छुक असावी. ३) एकूण प्रशिक्षणार्थीमध्ये ३० टक्के युवती असाव्यात. ४) दारिद्र्य रेषेखालील आदिवासी युवक - युवतींना प्राधान्य देण्यात यावे.. ५) शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी युवक-युवतींना प्राधान्य देण्यात यावे. ६) प्रशिक्षणपुर्तीनंतर प्रमाणपत्र मिळालेल्या उमेदवारांची स्वतःच्या कार्यालयात नांवनोंदणी करून त्यांच्या विषयी माहिती रेडीमेड गारमेंट कारखानदारांना कळविण्यात यावे. ७) प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास त्यास मार्गदर्शन करण्यात यावे. ८) एकंदरीत योजना राबविणे व पुढील पाठपुरावा करून फलनिष्पत्ती साधणेची जबाबदारी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांची राहिल.

परिशिष्ट- ३

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासी युवक युवतींना डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण देऊन फोटो स्टुडीओ स्थापन करणेस अर्थसहाय्य देणे.
२	योजनेतील युनिट /लाभार्थी	६० लाभार्थी
३	योजनेचा गट	प्रशिक्षण/ उत्पन्न वाढीची योजना
४	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	१) प्रशिक्षण शुल्, निवास, भोजन, विद्यावेतन इ.सह एका उमेदवारास रु.१०,०००/- खर्च २) डिजीटल कॅमेरा, हॅन्डीकॅम कॅमेरा (व्हीडीओ शुटींगसाठी) संगणक, कलर प्रिंटर, फर्निचर व इतर आवश्यक साधन सामुग्रीसाठी रु.९०,०००/- असे एकूण रु.१,००,०००/- प्रतीलाभार्थी याप्रमाणे एकूण ६० लाभार्थ्यां-साठी एकूण रु.६०.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
५	योजना राबविणा यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
६	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
७	योजनेचा उद्देश / हेतु	आजमितीस फोटोग्राफी व्यवसायास खुप वाव आहे. परंतू सदर व्यवसायात अधुनिकता आलेली आहे. फोटो अधिक सुस्पष्ट असल्यास ग्राहक जास्त मिळातात व चांगला व्यवसाय होऊन अधिक उत्पन्न मिळते. डिजीटल फोटोग्राफी मध्ये अधिक सुलभता असल्याने आज अशा फोटोग्राफीस मोठया प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आदिवासी युवकांना व उत्सुक आदिवासी युवतींना डिजीटल फोटोग्राफीचे प्रशिक्षण देऊन त्यांना फोटो स्टुडीओ सुरु करुन देणे प्रस्तावित आहे.
८	योजनेची कार्यपध्दती	तालुका/ जिल्हा मुख्यालया लगतच्या अथवा मोठया गावा लगतच्या अथवा अशा ठिकाणांच्या रहीवाशी असलेल्या युवक व उत्सुक युवतींची सदर प्रशिक्षणाकरीता संबंधीत प्रकल्प अधिका-यांमार्फत निवड करण्यात येईल. सदरच्या प्रशिक्षणार्थींना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देऊन त्यांना फोटो स्टुडीओ सुरु करुन देण्यात येईल.
९	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७
१०	योजनेच्या अटी शर्ती	१) प्रशिक्षणार्थी अनुसूचित जमातीचा असावा व त्याचेकडे जातीचे प्रमाणपत्र असावे. २) प्रशिक्षणार्थीने संगणक प्रशिक्षण घेतलेले असावे. ३) फोटो स्टुडीओ सुरु करणेची त्याची तयारी असावी व तशी जागा त्याचेकडे मालकीची अथवा भाड्याची उपलब्ध असावी. ४) दारिद्रय रेषेखालील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. ५) फोटोस्टुडीओ सुरु करील व त्यासाठी मिळालेले संगणक, डिजीटल कॅमेरा व इतर साहित्याची विक्री करणार नाही. व्यवसायाच्या प्रगती बाबत अहवाल सादर करील अशा आशयाचा करारनामा संबंधीत प्रकल्प अधिकारी व लाभार्थी यांचेमध्ये करण्यात येईल. ६) प्रशिक्षित उमेदवारांची स्वतःच्या कार्यालयात नांव नोंदणी करुन अशा नोंदणीकृत उमेदवारांची माहिती वृत्तपत्रे, जिल्हा माहिती व प्रसिध्दी

	7) योजना अंमलबजावणी, मुल्यमापन व फलनिष्पत्तीची जबाबदारी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांची राहिल.
--	----------------------------------------------------------------------------------------------

परिशिष्ट-क्र. ४

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासी युवक युवतींना डीटीपी व स्क्रीन प्रिंटींगचे प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे.
२	योजनेतील युनिट /लाभार्थी	१६० लाभार्थी
३	योजनेचा गट	प्रशिक्षण व उत्पन्न वाढीची योजना
४	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	रु. ३०,०००/-प्रती लाभार्थी याप्रमाणे एकूण १६० लाभार्थ्यांसाठी एकूण रु.४८.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
५	योजनेचा गट	उत्पन्न वाढीच्या योजना
६	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
७	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
८	योजनेचा उद्देश / हेतु	आजवर आदिवासी विकास विभाग व शासनाच्या इतर विभागा मार्फत अनेक आदिवासी युवक युवतींना संगणक प्रशिक्षण, डीटीपी/ स्क्रीन प्रिंटींग प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच अनेक आदिवासी युवक-युवतींनी स्वखर्चात संगणक/ डीटीपी स्क्रीन प्रिंटींग प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु आजही बहुतांशी आदिवासी युवक/युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत त्यांची त्यासाठी धडपड चालू आहे. अशाच होतकरुन युवकांना रोजगार मिळावा व त्यांच्या माध्यमातून आदिवासी व सर्व समाजाला सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने डीटीपी/ स्क्रीन प्रिंटींग केंद्र स्थापन करण्याची योजना प्रस्तावित आहे.
९	योजनेची कार्यपध्दती	ज्या गावातील आदिवासी युवक-युवती यांनी संगणक अभ्यासक्रमांचे अथवा स्वतंत्ररित्या डीटीपी, स्क्रीन प्रिंटींग विषयाचे प्रशिक्षण घेतले असेल अशा गावातील युवक-युवतींना डीटीपी स्क्रीन प्रिंटींग केंद्र एकत्र अथवा अलग अलग सुरु करुन देणेसाठी सहाय्य करण्यात येईल. सदर केंद्राची आवश्यकता तालुका/ जिल्हा ठिकाणे व मोठ्या गावांमध्ये असेल. अशा ठिकाणी पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे सदर गावांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. सदर गावांच्या व गावा लगतच्या वर नमुद अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना खालील प्रमाणे संच पुरवठा करतील. (१) संगणक १ नग रु. २०,०००/- (२) लेझर प्रिंटर १ नग- रु. ५,०००/- (३) स्क्रीन प्रिंटींग साहित्य संच १ संच- रु. ५,०००/- असे एकूण रु. ३०,०००/- एखाद्या लाभार्थ्यास केवळ डीटीपी करावयाचे असल्यास त्यास रु.३०,०००/- च्या मर्यादित सहाय्य करण्यात येईल.
१०	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७ ते २००७-०८
१२	योजनेच्या अटी शर्ती	१) लाभार्थ्यांस फक्त वर नमुद केल्याप्रमाणे साहित्यसंच खरेदी करुन देण्यात येईल. त्याव्यतिरिक्त इतर रोख अथवा वस्तुरुपाने मदत देय राहणार नाही. २) लाभार्थ्यांने व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण विभागामार्फत मान्यता प्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून डीटीपी/ स्क्रीन प्रिंटींग प्रशिक्षण पुर्ण केलेले असावे व तसे प्रमाणपत्र त्याने मागणी अर्जासोबत सादर केले पाहिजे. ३) लाभार्थ्यांकडे केंद्र सुरु करण्यासाठी भाड्याची अथवा मालकीची जागा उपलब्ध असावी. ४) लाभार्थी निवड करतांना डीटीपी/ स्क्रीन प्रिंटींग प्रशिक्षण घेतलेले उमेदवार निवडले जातील. तसेच इतर संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे..

परिशिष्ट-५

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासींना विदेशी मद्य तयार करणेसाठी लागणारी द्राक्षे लागवडीसाठी प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य देणे.
२	योजनेतील युनिट /लाभार्थी संख्या.	१६ लाभार्थी / युनिट
३	योजनेचा गट	प्रशिक्षण व उत्पन्न वाढीची योजना
४	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	रु.५०,०००/- प्रती लाभार्थी याप्रमाणे १६ लाभार्थ्यांसाठी ८.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
५	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक व कळवण
६	नियंत्रक अधिकारी	आयुक्त व अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक
७	योजनेचा उद्देश / हेतु	नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने द्राक्षापासून मद्य तयार करणेसाठी नाशिक येथे वाईन पार्क सुरु करण्यात आले आहे. द्राक्षापासून तयार केलेले मद्य सध्या प्रचलित आहे व जास्तीत जास्त लोक या मद्याचा वापर करतात. ग्रेप वाईन मेकर या प्रशिक्षणाचे पुढील प्रमाणे उद्देश आहेत. वाईनचे विविध प्रकार, वाईन तयार करण्याच्या पध्दती व तंत्रज्ञान, साधन सामुग्री यांचे प्रशिक्षण देणे. बॉटलींग करणे, पॅकींग करणे, बाजारपेठ आणि वाईनरीसाठी असणारे शासनाचे नियम इत्यादींचे प्रशिक्षण देणे. वाईनमेकर असणा-या व्यक्ती देशात तसेच राज्यात खुप कमी प्रमाणात आहे. सदरचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर लाभार्थींना खात्रीने रोजगार उपलब्ध होईल व जेणेकरून त्यांच्या आर्थिक व सामाजिकस्तर उंचावेल.
८	लाभार्थी निवड पध्दती	आदिवासी लाभार्थी हा बी.एस.सी (रसायनशास्त्र) विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांची निवड सदरच्या प्रशिक्षणाकरीता करण्यात येईल. लाभार्थी बेरोजगार व गरीब कुटुंबातील असावा.
९	योजनेची कार्यपध्दती	वरील प्रमाणे लाभार्थ्यांची निवड प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत करण्यात येईल. निवड केलेल्या लाभार्थींना मिटकॉन किंवा एमसीईडी या संस्थेमार्फत १ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाची संपुर्ण व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल व प्रशिक्षणाचा खर्च प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत देण्यात येईल. प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहिल.
१०	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७ ते २००७-०८
११	योजनेच्या अटी शर्ती	१) लाभार्थ्यांची निवड प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत करण्यात येईल. २) लाभार्थी हा रसायनशास्त्र या विषयातील पदवीधर असावा. ३) प्रशिक्षणाची व रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशिक्षण देणा-या संस्थेची राहिल. ४) लक्षांकात बदल प्रशिक्षण शुल्कानुसार करण्यात यावा.

परिशिष्ट-६

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासींना द्राक्षापासून मद्य तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
२	योजनेतील युनिट /लाभार्थी संख्या.	२२२ लाभार्थी
३	योजनेचा गट	प्रशिक्षण व उत्पन्न वाढीच्या योजन.
४	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	रु. ४,५००/- प्रती लाभार्थी खर्च याप्रमाणे २२२ लाभार्थ्यांसाठी एकूण रु.९.९९ लक्ष खर्च अपेक्षित आहे.
५	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक / कळवण
६	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
७	योजनेचा उद्देश / हेतु	नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने द्राक्षापासून मद्य तयार करणेसाठी नाशिक येथे वाईन पार्क सुरु करण्यात आले आहे. द्राक्षापासून तयार केलेले मद्य सध्या प्रचलित आहे व जास्तीत जास्त लोक या मद्याचा वापर करतात. ग्रेप वाईन मेकर या प्रशिक्षणाचे पुढील प्रमाणे उद्देश आहेत. वाईनचे विविध प्रकार, वाईन तयार करण्याच्या पध्दती व तंत्रज्ञान, साधन सामुग्री यांचे प्रशिक्षण देणे. बॉटलींग करणे, पॅकींग करणे, बाजारपेठ आणि वाईनरीसाठी असणारे शासनाचे नियम इत्यादींचे प्रशिक्षण देणे. वाईनमेकर असणा-या व्यक्ती देशात तसेच राज्यात खुप कमी प्रमाणात आहे. सदरचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर लाभार्थींना खात्रीने रोजगार उपलब्ध होईल व जेणेकरून त्यांच्या आर्थिक व सामाजिकस्तर उंचावेले.
८	लाभार्थी निवड पध्दती	आदिवासी लाभार्थी हा बी.एस.सी (रसायनशास्त्र) विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांची निवड सदरच्या प्रशिक्षणाकरीता करण्यात येईल. लाभार्थी बेरोजगार व गरीब कुटुंबातील असावा.
९	योजनेची कार्यपध्दती	वरील प्रमाणे लाभार्थ्यांची निवड प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत करण्यात येईल. निवड केलेल्या लाभार्थींना मिटकॉन किंवा एमसीईडी या संस्थेमार्फत १ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाची संपुर्ण व्यवस्था संस्थेमार्फत केली जाईल व प्रशिक्षणाचा खर्च प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत देण्यात येईल. प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहिल.
१०	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७ ते २००७-०८
११	योजनेच्या अटी शर्ती	१) लाभार्थ्यांची निवड प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत करण्यात येईल. २) लाभार्थी हा रसायनशास्त्र या विषयातील पदवीधर असावा. ३) प्रशिक्षणाची व रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशिक्षण देणा-या संस्थेची राहिल. ४) लक्षांकात बदल प्रशिक्षण शुल्कानुसार करण्यात यावा.

परिशिष्ट-७

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासीना दुग्धव्यवसायासाठी संकरीत गायींचा पुरवठा करणे. (प्रती लाभार्थ्यास २ गायी या प्रमाणे गट)
२.	योजनेतील युनिट /लाभार्थी संख्या.	१२३० लाभार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	संकरीत गायी :- रोज किमान ८ ते १० लिटर दुध देणारी व साधारणतः २४०० ते ३००० अंश स्निग्धांश असलेल्या २ गायींची किंमत रु. ३०,०००/- (यामध्ये किमान ६ महिन्याचा चारा, विमा वाहतुक खर्च इ. समावेश आहे.) प्रती लाभार्थी रु.३०,०००/- प्रमाणे एकुण १२३० लाभार्थ्यां साठी एकुण रु.३६९.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, / जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी,
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
६.	योजनेचा उद्देश / हेतु	आदिवासी हे दुर्गम व डोंगराळ भागात राहात असल्याने दुधाळ जनावरांचा पुरवठा केल्याने महिलांना दुग्धव्यवसाय करता येऊन कुटूंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तसेच दुध हे पूर्णान्न असल्यामुळे कुटूंबातील लहान मुलांना दुध मिळाले तर दुधाद्वारे पोषक घटक मिळू शकतील व त्यामुळे कुपोषण / भुकबळी इ. घटना घडणे टळू शकतील.
७.	लाभार्थी निवड पध्दती	प्रकल्प अधिकारी हे संबंधित पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांच्या सहकार्याने विहित अटी शर्तीनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करतील.
८.	योजनेची कार्यपध्दती	१) प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या विहित अटी शर्तीनुसार लाभार्थी निवड करतील. २) योजनेसाठी आवश्यक निधी प्रकल्प अधिकारी यांचे स्तरावर अपर आयुक्त, यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. ३) प्रकल्प अधिकारी हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा व्यवसाय विकास अधिकारी यांचे मदतीने व सल्याने म्हशी तसेच पशुखाद्य खरेदी करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेहस्ते लाभार्थ्यांना वाटप करतील.
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७
१०.	योजनेच्या अटी शर्ती	१. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. २. सदर योजनेचा लाभ यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांने घेतला नसल्याबाबत प्रकल्प अधिकारी यांनी प्रथम खात्री करावी व तदनंतरच लाभ देण्यात यावा. ३. सदर योजनेचा लाभ दारीद्वय रेषेखालील कार्डधारक आदिम जमाती / परितक्त्या व विधवा महिला यांना प्रामुख्याने प्राधान्य देऊन देण्यात यावा.

परिशिष्ट-८

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव	अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (प्रती लाभार्थ्यास २ म्हशी या प्रमाणे गट)
२.	योजनेतील लाभार्थी संख्या	८०० लाभार्थी
३	योजनेचा गट	उत्पन्न वाढीची योजना
४	योजनेच्या खर्चाचे अंदाजपत्रक	दर्जेदार म्हशी :- रोज किमान ७ ते ८ लिटर दुध देणारी व साधारणतः १९६० ते २२४० अंश स्निग्धांश असलेल्या २ म्हशीची किंमत रु. ४५,०००/- यामध्ये किमान ६ महिन्याचा चारा, विमा वाहतुक खर्च इ. समावेश आहे प्रती लाभार्थी रु.४५,०००/- याप्रमाणे ८०० लाभार्थ्यां साठी एकूण रु.३६०.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
५	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, / जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी,
६	नियंत्रक अधिकारी	आयुक्त, अपर आयुक्त, आदिवासी विकास,
७	योजनेचा हेतु / उद्देश	आदिवासी हे दुर्गम व डोंगराळ भागात राहात असल्याने दुधाळ जनावरांचा पुरवठा केल्याने महिलांना दुग्धव्यवसाय करता येऊन कुटूंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तसेच दुध हे पूर्णान्न असल्यामुळे कुटूंबातील लहान मुलांना दुध मिळाले तर दुधाद्वारे पोषक घटक मिळू शकतील व त्यामुळे कुपोषण / भुकबळी इ. घटना घडणे टळू शकतील.
८	लाभार्थी निवड	प्रकल्प अधिकारी हे संबंधित पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांच्या सहकार्याने विहित अटी शर्तीनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करतील.
९	योजनेची कार्यपध्दती	१) प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या विहित अटी शर्तीनुसार लाभार्थी निवड करतील. २) योजनेसाठी आवश्यक निधी प्रकल्प अधिकारी यांचे स्तरावर अपर आयुक्त, यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. ३) प्रकल्प अधिकारी हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा व्यवसाय विकास अधिकारी यांचे मदतीने व सल्याने म्हशी तसेच पशुखाद्य खरेदी करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेहस्ते लाभार्थ्यांना वाटप करतील.
१०	योजनेचा कालावधी	सन २००६-०७
११	योजनेच्या अटी व शर्ती	१. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. २. सदर योजनेचा लाभ यापुर्वी संबंधित लाभार्थ्याने घेतला नसल्याबाबत प्रकल्प अधिकारी यांनी प्रथम खात्री करावी व तदनंतरच लाभ देण्यात यावा. ३. सदर योजनेचा लाभ दारीद्वय रेषेखालील कार्डधारक आदिम जमाती / परितक्त्या व विधवा महिला यांना प्रामुख्याने प्राधान्य देऊन देण्यात यावा.

परिशिष्ट-९

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना दुधाळ जनावरे पुरविणे (लाभार्थी कुटुंबास १० शेळया व १ बोकड पुरविणे)
२.	योजनेतील युनिट /लाभार्थी संख्या.	अनुसूचित जमातीचे कुटुंब
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	अ) १० शेळया व १ बोकड या प्रमाणे एका युनिटसाठी रु. २०,०००/-ब) चारा, प्रशिक्षण व कच्चे शेड, विमा व औषध उपचारासाठी प्रती युनिट रु.५०००/- वरील अ व ब मिळून एका युनिट साठी अपेक्षित खर्च रु.२५,०००/- याप्रमाणे एकूण २२६७ युनिट/ लाभार्थ्यांसाठी रु. ५६६.७५ लक्ष खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास, व आयुक्त आदिवासी विकास
६.	योजनेचा उद्देश / हेतु	अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून त्यांना दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे.
७.	लाभार्थी निवड पध्दती	प्रकल्प अधिकारी यांनी योजनेच्या अटी व शर्ती नुसार अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्या सल्ल्याने लाभार्थीची निवड करावी.
८.	योजनेची कार्यपध्दती	लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- च्या आतील अनुसूचित जमातीतील असावा. प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या अटी व शर्तीनुसार योग्य त्या लाभार्थ्यांची निवड करतील. योजनेसाठी मंजूर निधी प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावर अपर आयुक्त आदिवासी विकास यांच्या मार्फत ठेवण्यात येईल. प्रकल्प अधिकारी हे जिल्हा पशुसंवर्धन व विकास अधिकारी यांच्या मदतीने व सल्ल्याने शेळया व बोकड तसेच पशुखाद्य खरेदी करून लाभार्थ्यांना स्थानिक लोकप्रतीनिधींच्या हस्ते वाटप करतील.
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७
१०.	योजनेच्या अटी शर्ती	१) दुर्गम भागातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील शेत मजुर/ भुमिहीन असावे. वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- च्या मर्यादित उत्पन्न असलेले अनुसूचित जमातीचे कुटुंबास प्राधान्य देण्यात यावे. २) लाभार्थी कुटुंबाकडे किमान ३०० चौ.मि. स्वतःची जागा असावी. ३) प्रकल्प अधिकारी यांनी त्या कुटुंबास अन्य कोणत्याही योजने अंतर्गत आर्थिक विकासासाठी लाभ मिळालेला नाही याची खात्री करावी. ४) शेळया व बोकडाची खरेदी स्थानिक बाजारातून जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करतील. ५) लाभार्थी कुटुंबास ही जनावरे विकता येणार नाही. तसे केल्यास त्यास दोषी मानून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यांवा.

सन-२००६-०७ असा मजबुत फलक लाभार्थ्याने लावणे
आवश्यक राहिल.

परिशिष्ट-१०

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासीना युरिया ब्रेकनेट मशिन वाटप करणे
२.	योजनेतील युनिट /लाभार्थी संख्या.	१५ लाभार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	सदर योजने अंतर्गत आदिवासी शेतक-यांना अथवा बचत गटांना युरिया ब्रिकेट मशिन पुरवठा करण्यात येईल तसेच ब्रिकेट शेतात टाकण्यासाठी रोवण्याची एक मशिन/ पंप पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी एका लाभार्थ्यास अथवा एका महिला बचत गटास रु.१,५०,०००/-प्रमाणे १५ लाभार्थ्यांसाठी एकूण रु.२२.५० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक / कळवण
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
६.	योजनेचा उद्देश / हेतु	आजच्या अधुनिक काळात सर्वच शेतकरी शेणखता बरोबर पिकास रासायनिक खतांचा पुरवठा करून शेती उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत रासायनिक खता पैकी युरिया या खताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. युरिया खताची फवारणी केल्यास युरिया भात पिकाच्या मुळापेक्षा खुप खोलवर जातो. त्याचे मुळापासुन खोलवर भागात विघटन होते. भाताची मुळे सदरचा युरिया शोषुन घेऊ शकत नाही. त्यामुळे युरिया वाया जातो व त्याचा वापर होऊनही भाताचे पिकास उपयोग होत नाही. आणि भात उत्पन्न वाढ हा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे सदर युरिया खताचा ब्रिकेटस बनवुन ते भात पिकाच्या जवळ रोवल्यास त्याचा थेट भात पिकाला उपयोग होते व करी उत्पन्नात दुपटीने वाढ होते. त्यामुळे आदिवासी शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने युरिया ब्रिकेट मशीन व युरिया ब्रिकेट रोवण्याची मशिन पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे.
७.	लाभार्थी निवड पध्दती	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक /कळवण

८.	योजनेची कार्यपध्दती	<p>सदर योजने अंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासी गावांमध्ये आदिवासी शेतकरी अथवा महिला बचत गटास युरिया ब्रिकेटस तयार करण्यासाठी मशिन पुरवठा करण्यात येईल. जेणेकरून गावांतील अनेक शेतकरी सदर मशिनच्या सहाय्याने युरिया खताच्या ब्रिकेटस तथा गोळ्या संबंधीत शेतकरी अथवा महिला बचत गटाकडून तयार करून घेतील. त्यामुळे मशिनधारक शेतकरी अथवा महिला बचत गटासही भाड्याच्या स्वरुपात उत्पन्न मिळून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच तयार करून घेतलेल्या ब्रिकेटस तथा गोळ्या आदिवासी शेतकरी भात पिकाच्या चार रोपांच्या मध्यभागी रोवतील. सदर ब्रिकेटस रोवण्याचे काम जलद गतीने व्हावे व कमी श्रमात सदरचे काम व्हावे यासाठी ब्रिकेट रोवण्याचा पंप तथा मशीन युरिया ब्रिकेट मशिनधारक विक्रीसाठी ठेवतील. उत्सुक शेतकरी सदर पंप विकत घेऊन त्याच्या सहाय्याने ब्रिकेट रोवतील. जे पंप घेण्यास उत्सुक नसतील ते शेतकरी वर नमुद केल्याप्रमाणे चार भात पिकाच्या मध्ये युरिया ब्रिकेट रोवतील.</p> <p>आदिवासी शेतक-यांना युरिया ब्रिकेटसचे महत्व समजावुन सांगण्यासाठी कृषी अधिका-यांमार्फत अथवा प्रकल्प अधिकारी स्वतः मार्गदर्शन करतील. आवश्यकता वाटल्यास ते गावातील शेतक-यांना एकत्र करून त्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन करतील.</p>
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७

<p>१०</p>	<p>योजनेच्या अटी शर्ती</p>	<ol style="list-style-type: none"> 1) योजने अंतर्गत युरिया ब्रिकेट मशीन घेणा-या आदिवासी शेतक-याने/ महिला बचत गटाने केवळ स्वतःसाठी सदर मशिनचा वापर न करता गावातील सर्व शेतक-यांना युरिया खताच्या ब्रिकेटस तयार करून दिल्या पाहिजे. 2) सदर योजने अंतर्गत लाभार्थी निवडतांना प्रत्येक प्रकल्पात ३० टक्के महिला खातेदारांना लाभार्थी म्हणून निवडणे बंधनकारक राहिल. 3) महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यांवा. 4) आदिवासी शेतक-याच्या प्रौढ युवकास प्राधान्य देण्यात येईल. 5) युरिया ब्रिकेट मशिनवर युरिया ब्रिकेट बसवुन घेण्यासाठी संबंधीत उत्सुक आदिवासी शेतक-याने स्वतःचे युरिया खत आणणे आवश्यक राहिल. 6) महिला बचतगट / आदिवासी शेतकरी/ आदिवासी शेतक-याचा प्रौढ युवक या मशिनधारकास स्वतः युरिया खत खरेदी करून त्यापासुन ब्रिकेट तयार करून सदर ब्रिकेटची रास्त भावात विक्री करता येईल. 7) यारिया ब्रिकेट मिळालेल्या लाभार्थ्यास स्वभांडवलाने युरिया ब्रिकेट रोवण्याचे पंप विक्रीस ठेवणे शक्य होत असल्यास असे पंप विक्रीस ठेवता येतील. योजने अंतर्गत त्याला प्रायोगिक तत्वावर एक पंप दिला जाईल. सदरचा पंपही लाभार्थी इतर आदिवासी शेतक-यांना योग्य भाड्याने देऊ शकेल. 8) योजने अंतर्गत मिळालेल्या युरिया ब्रिकेट मशिनवर किती आदिवासी शेतक-यांना प्रत्येकी किती ब्रिकेट किती एकरासाठी तयार करून दिल्या याचा हिशोब मशिनधारकाला ठेवावा लागेल. सदर हिशोब व त्यामुळे त्याला मिळालेले उत्पन्न याबाबतचा अहवाल त्याने प्रकल्प अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक राहिल. 9) सदर योजनेमुळे मशिनधारकास व आदिवासी शेतक-यास झालेल्या लाभाचे मुल्यमापन करून योजनेच्या फलनिष्पत्ती बाबतचा अहवाल प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्तालयास व अपर आयुक्त यांना सादर करणे बंधनकारक राहिल. 10) प्रती वर्षी या मशिनचा वापर होईल व आदिवासी शेतकरी युरिया ब्रिकेटचा वापर करतील यादृष्टीने प्रकल्प अधिकारी यांनी कार्यवाही करणे आवश्यक राहिल. तसेच योजनेचा प्रारंभीक व मासिक अहवाल प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत आयुक्तालयास सादर करण्यात येईल. 11) मिळालेल्या युरिया ब्रिकेट मशिन व पंपाचा केवळ स्वतःसाठी / सभासदासाठी वापर न करता प्रतीवर्षी सर्वांसाठी वार करण्यात येईल. मशिनची विक्री करणार नाही याबाबत प्रकल्प अधिकारी व लाभार्थी यांच्यात करारनामा करण्यात
-----------	----------------------------	-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परिशिष्ट-११

विशेष केंद्रीय सहाय्या अंतर्गत निधीतून आदिवासींसाठी योजना सन-२००६-०७

१.	योजनेचे नांव	आदिवासी शेतक-यासाठी स्वयंरोजगारार्थ बैलगाडीचा पुरवठा करणे.
२.	लाभार्थी संख्या	१४५ लाभार्थी
३.	योजनेचे अंदाजपत्रक	सरासरी रु.१०,०००/- प्रतीलाभार्थी अथवा कृषी आयुक्त, कार्यालयाकडील प्रचलित दर करारानुसार व आय.आर.डी.पी च्या निकषानुसार. प्रती लाभार्थी १०,०००/- प्रमाणे एकुण १४५ लाभार्थ्यांसाठी एकुण रु.१४.५० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास,
६.	योजनेचा हेतू व उद्दिष्ट	बहुतांश आदिवासी शेतक-याकडे स्वतःची शेती असते, शेतीकामासाठी शेतमालाची वाहतुक करणे, घरापासुन शेतीची औजारे वाहुन नेणे, तयार धान्य, कडधान्ये, भाजीपाला शेतापासुन बाजारपेठेपर्यंत अथवा घरापर्यंत वाहुन नेणे इत्यादी कारणासाठी बैलगाडीची गरज भासते. परंतु स्वतःची बैलगाडी नसल्याने त्या अभावी अडचणी येतात. सदरची गरज लक्षात घेता, तसेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना १०० टक्के शासन अनुदानावर बैलगाडी पुरवठा केल्यास त्यांना शेती व्यवसाय करणेस मदत होईल, तसेच स्थानिक अथवा जवळच्या शेतक-यांच्या उसाच्या मालाची साखर कारखान्यापर्यंत उस वाहतुक करणे, गावातील व्यापारी यांचे मालाची वाहतुक करणे किंवा इतर कारणांसाठी बैलगाडी भाड्याने देऊन रोजगार उपलब्ध करता यावा या हेतुने आदिवासी शेतक-यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणुन बैलगाडी पुरविणे प्रस्तावित आहे.
७.	योजना राबविण्याची कार्यपध्दती	ज्या गावामध्ये बैलगाडी भाड्याने लावण्यास वाव आहे अशा गावातील मालकीची बैलजोडी असलेल्या परंतु बैलगाडी नसलेल्या आदिवासी शेतक-यांना बैलगाडी पुरवठा करण्यात येईल. उस क्षेत्राच्या लगतच्या आदिवासी शेतक-यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. एकुण लाभार्थ्यांमध्ये ३० टक्के महिला खातेदार शेतक-यांचा समावेश असेल. प्रस्तूत योजनेत पुरवठा करावयाची बैलगाडी लघुद्योग अथवा कृषी उद्योग यांनी ठरविलेल्या नमुन्या प्रमाणे व मान्य केलेल्या दरकरारानुसार खरेदी करण्यात येईल. सदरील खरेदीची कार्यवाही संबंधीत प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल.
८.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७
९.	योजनेच्या अटी व शर्ती	१. आदिम जमातीच्या लाभार्थ्यांस प्राधान्य देण्यात यावे. २. लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जमातीपैकी असावा मात्र एखाद्या दारीद्र्य रेषेखालील लाभार्थ्याकडे दा.रे. कार्ड नसल्यास, अथवा यादीमध्ये नांव नसल्यास अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत तहसीलदाराचा रु.२०,०००/- च्या आतील वार्षिक

३. लाभार्थी हा स्थानिक रहिवासी असावा.
४. ज्या आदिवासी शेतक-यास बैलगाडी द्यावयाची आहे त्याचेकडे स्वतःच्या मालकीची बैलजोडी असणे बंधनकारक आहे.
५. ज्या गावात अथवा गावालगत बैलगाडी भाड्याने लावण्यास वाव आहे अशा गावांना प्राधान्य देण्यात येईल.
६. लाभार्थ्याने मिळालेल्या बैलगाडीचा वापर भाडेतत्वावर करून अर्थाजन केले पाहिजे.
७. पुरवठा करण्यात येणा-या बैलगाडीवर विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अर्थसहाय्यातून पुरवठा झाल्याबाबत विभागाचे नांवासह नमुद करावे.
८. लाभ दिलेल्या लाभार्थ्यास सदर बैलगाडी अन्य व्यक्तीस विक्री अथवा हस्तांतरीत करता येणार नाही याबाबत लाभार्थ्याकडून प्रकल्प अधिकारी यांचेसमवेत करारनामा करण्यात येईल.
९. योजना अंमलबजावणी व मुल्यमापन करून फलनिष्पत्ती अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांची राहिल.
१०. उपलब्ध निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व खर्च अहवाल विहित नमुन्यात आयुक्तालयास सादर करावा.

परिशिष्ट-१२

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना लाख लागवड, गोळा करणे व विपनन व्यवस्था करून देणे.
२.	योजनेतील लाभार्थी संख्या.	२२३
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	प्रती लाभार्थी रु.१०,०००/- प्रमाणे एकूण २२३ लाभार्थ्यांसाठी रु.२२.३० लक्ष खर्च अपेक्षित
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
५.	नियंत्रक अधिकारी	आयुक्त, अपर आयुक्त, आदिवासी विकास / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
६.	योजनेचा उद्देश / हेतु	अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून वन क्षेत्रात सुलभरित्या अधिक उत्पन्न देणारे लाख लागवड, गोळा करणे व विपनन व्यवस्था करून देणे.
७.	लाभार्थी निवड पध्दती	प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या अटी व शर्तीनुसार अपर आयुक्त आदिवासी विकास यांच्या सल्ल्याने लाभार्थ्यांची निवड करतील.
८.	योजनेची कार्यपध्दती	<ol style="list-style-type: none"> लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- च्या आतील अनुसूचित जमातीतील असावा. प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या अटी व शर्तीनुसार योग्य त्या लाभार्थ्यांची निवड करतील. योजनेसाठी मंजूर निधी प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावर अपर आयुक्त आदिवासी विकास यांच्यामार्फत ठेवण्यात येईल. अपर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी अनुभवी व विपनन व्यवस्था करून देणा-या स्वयंसेवी संस्थेची निवड करून देऊन त्यांच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी करतील.
९.	योजनेचा कालावधी	सन २००६-०७
१०.	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> लाभार्थी महिला बचत गटाचा सदस्य असावे व दुर्गम भागातील अनुसूचित जमातींच्या कुटुंबातील असावे. सदस्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- च्या आत असणा-यांना प्राधान्य देण्यात यावे. प्रकल्प अधिकारी यांनी त्या कुटुंबास अन्य कोणत्याही योजने अंतर्गत आर्थिक विकासासाठी लाभ मिळाला नाही याची खात्री करून घ्यावी. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी महिन्यातून किमान एक वेळा या प्रकल्पाच्या ठिकाणी भेट द्यावी. लाख संकलन केंद्राच्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अनुसूचित जमातींसाठी योजना

परिशिष्ट-१३.

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासींना मधमाशी पालन व मधगोळा करणे यासाठी प्रशिक्षण देऊन व्यवसायास अर्थसहाय्य देणे.
२.	योजनेतील लाभार्थी संख्या.	३५० लाभार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	प्रती लाभार्थी (प्रशिक्षण खर्चासह) रु.१०,०००/- प्रमाणे एकुण ३५० लाभार्थ्यांसाठी एकुण रु. ३५.०० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. टुलकिट संच :- १ मध पेटया संच प्रत्येकी रु. १०००/- प्रमाणे प्रती लाभार्थी ५ मध पेटया रु. ५०००/- उपकरणे :- सुरी व हॅन्डग्लोज रु. ५००/- मधमाश्या मेलोफेशरसह :- रु. ३५००/- प्रशिक्षण शुल्क प्रती लाभार्थी रु.१०००/- (स्टायपेंडसह) एकुण रु.१०,०००/- प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र यांनी ८ दिवस रु.३०० प्रमाणे प्रशिक्षणार्थींना स्वतंत्ररित्या स्टायपेंड प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र अधिका-यांमार्फत देण्यात येईल.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महारार्ष्ट उद्योजकता विकास जिल्हा कार्यालय
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास/ प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
६.	योजनेचा उद्देश / हेतु	राज्यातील सुशिक्षित अनु.जमातीच्या युवक-युवती उमेदवारांना मधुमक्षिकापालन प्रशिक्षण दिल्यास ते मध गोळाकरून बाजारपेठेत त्याची विक्री करू शकतील अशारितीने त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. या हेतून सदर योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.
७.	लाभार्थी निवड पध्दती	प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या अटी व शर्तीनुसार योग्य त्या लाभार्थ्यांची निवड करतील.
८.	योजनेची कार्यपध्दती	संबंधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे संभाव्य पात्र युवक-युवतींच्या उमेदवारांची अंतिम मंजूरीची यादी शिफारस करून महारार्ष्ट उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा कार्यालयाकडे देतील व प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. यांनी योग्य लाभार्थ्यांची निवड त्यातून करावी. प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाल्यावर प्रशिक्षण शुल्क यांची पुरस्कृत रक्कम एम.सी.ई.डी. ला देण्यात येईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम ज्या ठिकाणी मधुमक्षिका पालन करण्याचे ठिकाण असेल तेथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरूपात एम.सी.ई.डी मार्फत देण्यात येईल.
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७
१०.	योजनेच्या अटी शर्ती	१) उमेदवारा अनुसुचित जमातीपैकी असावा.

		<ol style="list-style-type: none">4) सदर योजनेसाठी प्रकल्प निहाय मंजुर लक्षांका प्रमाणे पात्र लाभार्थी न मिळाल्यास प्रकल्प निहाय लक्षांकामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार आयुक्त, आदिवासी विकास यांना राहिल.5) अंमलबजावणी अधिकारी यांनी योजनेचे मासिक/ त्रैमासिक प्रगती अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात आयुक्त, आदिवासी विकास यांना प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी सादर करावे.6) लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास विशेष प्राधान्याने त्याचा विचार करण्यात यावा.7) कोणत्याही एका प्रशिक्षणासाठीच एकावेळी लाभार्थ्याला प्रवेश दिला जाईल.
--	--	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परिशिष्ट-१४

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासी महिलांना धान्य दळण्याचे फिरती आटाचक्की मशीन वाटप करणे. (मोबाईल मिनी ग्रायडींग मशिन)
२.	योजनेतील युनिट संख्या.	१०० लाभार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	प्रती लाभार्थी रु.५०,०००/- प्रमाणे १०० लाभार्थ्यांसाठी एकुण रु.५०.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
५.	नियंत्रक अधिकारी	आयुक्त आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास,
६.	योजनेचा उद्देश / हेतु	मोठा मोठया गावांमध्ये विज, पाणी, रस्ते इ. सारख्या नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच आशा गावांमध्ये पिठाची गिरणी, शाळा, पोस्ट ऑफिस, बँक, पतसंस्था इ. सुविधाही उपलब्ध आहेत. परंतु छोटया गावात अथवा पाडयांमध्ये या सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे तेथील आदिवासी कुटुंबे/ ग्रामस्थांना नजीकच्या मोठया गावात जावे लागते. त्यात त्यांचा वेळ व श्रम वाया जाते.त्यामुळे निदान दळण दळण्यासाठी तरी त्यांना शेजारच्या गावात जावे लागू नये यादृष्टीने त्यांच्याच गावातील आदिवासी बेरोजगार युवक / महिलांना गावातच दळण सुविधा उपलब्ध करून देणेसाठी मिनीचक्की पुरवठा करणे प्रस्तावित आहे. यामुळे महिला/ युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल. तसेच ग्रामस्थांना दळणासाठी दुरवर पायपीट करावी लागणार नाही.
७.	लाभार्थी निवड पध्दती	ज्या छोटया गावातील/ वाडया-पाडयातील आदिवासी ग्रामस्थांना नजीकच्या मोठया गावात दळण दळण्यासाठी जावे लागते अशा वाडया-पाडयांची /गावांची प्रकल्प अधिका-यांमार्फत निवड करण्यात येईल.
८.	योजनेची कार्यपध्दती	प्रकल्प अधिका-यांमार्फत निवड करण्यात आलेल्या गावातील बेरोजगार/ महिला व युवक यांचे अर्ज घेऊन त्यांना मंजूर दरकरानुसार खरेदी करून मिनीचक्की पुरवठा करण्यात येईल. सदर चक्की कायम सुरु राहिल यादृष्टीने संबंधीत प्रकल्प अधिकारी स्थान भेट देवून पहाणी करतील.
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७

१०	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> 1) योजनेचा लाभ घेणारा युवक/ महिला अनुसूचित जमातीचे असावेत. 2) प्रकल्पांतर्गत देण्यात आलेल्या लाभार्थी लक्षांका पैकी किमान ३० टक्के लाभार्थी महिला असाव्यात. 3) योजनेचा लाभ देतांना दारिद्र्य रेषेखालील युवक/ महिलांना प्राधान्य देण्यात येईल. 4) ज्या युवक/ महिला यांचेकडे मिनीचक्की चालविण्यासाठी विद्युत पुरवठ्यासह मुबलक जागा उपलब्ध आहे अशा लाभार्थ्यांस प्राधान्य देण्यात येईल. <ol style="list-style-type: none"> 1. योजने अंतर्गत मिळलेली चक्की कायमस्वरूपी सुरु ठेवुन आदिवासी जनतेला दळण दळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. व्यवसाय बंद केला जाणार नाही किंवा योजने अंतर्गत मिळालेली साधनसामुग्री विक्री करता येणार नाही अशा आशयाचा करारनामा लाभार्थी व प्रकल्प अधिकारी यांचेत करण्यात येईल. 2. प्रकल्प अधिकारी, एआविप्र हे सदर योजनेवर झालेल्या खर्चा-विषयी व प्रगतीविषयी मासिक / त्रैमासिक खर्च अहवाल व निधीचे उपयोगीता प्रमाणपत्र आयुक्त आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करतील. 3. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांस लाभ दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडील विशेष केंद्रिय अर्थसहाय्या अंतर्गत योजना या आशयाचे तपशिलवार नामनिर्देशक फलक तयार करुन दर्शनी भागात लावणेत येईल.
----	---------------------	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परिशिष्ट-१५

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासी मत्स्यव्यवसाय सह. संस्थांना मत्स्य व्यवसायासाठी यांत्रिकी बोट व मत्स्यजाळे पुरवठा करणे.
२.	योजनेतील युनिट संख्या.	१६ संस्था,
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	सदर योजने अंतर्गत एका सहकारी संस्थेस रु. ३,००,०००/- याप्रमाणे एकूण १६ संस्थांना एकूण रु. ४८.०० लक्ष खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, बेरोजगार अभियंता संघटना, स्वयंसेवी संस्था
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
६.	योजनेचा उद्देश / हेतु	अनेक आदिवासी व्यक्ती मच्छीमार व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत. सदर संस्थांच्या माध्यमातून मच्छीमार व्यवसाय चालतो. परंतु या संस्थांना मच्छीमारीसाठी आवश्यक असलेली जाळी उपलब्ध होत नसल्याने त्यांना व्यवसाय करणे कठीण होते. संस्थेचे सभासद असलेले आदिवासीही वर्गणी काढून जाळी खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थांना आपला व्यवसाय सुरळीत चालविता यावा यासाठी ज्या आदिवासी संस्थांना पाझरतलाव/ धरणांमध्ये मच्छीमार व्यवसाय करण्यासाठी ठेका मिळाला आहे अशा संस्थांना मिळालेल्या पाझरतलाव, धरणांमध्ये मुबलक प्रमाणात मासळी उत्पन्न होण्यासाठी मत्स्यबीज व तयार झालेली मासळी पकडण्यासाठी मत्स्यजाळी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित आहे. सदर पुरवठ्यामुळे संस्थांच्या पर्यायाने आदिवासी सभासदांच्या उत्पन्नात वाढ होण्यास व त्यांना हमखास रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल या उद्देशाने योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.
७.	लाभार्थी निवड पध्दती	
८.	योजनेची कार्यपध्दती	सदर योजने अंतर्गत सहकारी संस्थांना लाभ देण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडून नोंदणीकृत व कार्यान्वित आदिवासी सहकारी मच्छीमार संस्थांची यादी घेण्यात येईल. तसेच जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी, पाटबंधारे विभागाकडून त्यापैकी ज्या संस्थांना त्यांचे विभागाच्या पाझरतलाव/ धरण अथवा तत्सम जलसाठयामध्ये मच्छीमारी करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे अशा संस्थांची माहिती घेण्यात येईल. ज्या संस्थांना जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांचेकडून सहाय्य मिळालेले नाही अशा संस्थांची लाभासाठी प्राधान्याने निवड करण्यात येईल. योजने अंतर्गत खरेदी करावयाचे मत्स्यबीज व मत्स्यजाळी मान्यता प्राप्त संस्थांकडून/ विक्रेत्यांकडून विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून प्रकल्प अधिकारी खरेदी करतील व पात्र संस्थांना पुरवठा करतील. याकामी जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी

१०	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> 1) लाभ घेऊ इच्छिणा-या संस्थांचे सर्व सभासद आदिवासी असणे व त्यांचेकडे जातीचे दाखले असणे आवश्यक राहिल. त्यांनी लाभासाठी सर्व कागदपत्रांसह प्रकल्प अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे बंधनकारक राहिल. 2) प्राप्त अर्जाची योजना कार्यपध्दतीत नमुद केलेल्या माहितीच्या आधारे छाननी करुन पात्र संस्थांची प्रकल्प अधिकारी निवड करतील. 3) मिळालेल्या लाभामुळे झालेला उपयोग व व्यवसायाची सद्यस्थिती बाबत संबंधीत संस्था प्रकल्प अधिकारी यांना त्रैमासिक अहवाल सादर करतील. 4) लाभ दिलेल्या पात्र संस्थांना योजनेमुळे झालेल्या लाभाचे मुल्यमापन करुन फलनिष्पत्ती अहवाल प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत आयुक्तालयास सादर करण्यात येईल. 5) लाभार्थी संस्थेस वेळोवेळी भेट देऊन त्यांचा व्यवसाय सुरळीत चालणेसाठी प्रकल्प अधिकारी मार्गदर्शन करावे. 6) योजने अंतर्गत एकदाच लाभ देय राहिल. 7) मिळालेल्या साहित्याचे सहाय्याने व्यवसाय केला जाईल, साहित्याची विक्री केली जाणार नाही व व्यवसाया बाबतचा त्रैमासिक अहवाल प्रकल्प अधिकारी कार्यालयास सादर केला जाईल याविषयी प्रकल्प अधिकारी व संबंधीत संस्था यांच्यात करारनामा करण्यात येईल.
----	---------------------	--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परिशिष्ट-१६

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना, सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासी मुला-मुलींना नामांकित शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
२.	योजनेतील युनिट संख्या.	८०० विद्यार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	एका विद्यार्थ्यास रु.६०,०००/- वार्षिक याप्रमाणे ८०० विद्यार्थ्यां करीता प्रतीवर्षी रु. ४,८०,०००/- खर्च अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
६.	योजनेचा उद्देश / हेतु	<p>अतिदुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील आदिवासी मुलांना किंमान इ.१ ली ते १० वी पर्यंत हमकास शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शासनामार्फत आश्रमशाळा समूह ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार आजमितीस राज्यात ५३३ शासकीय व ५५४ अनुदानित आश्रमशाळा अशा एकूण १०९७ निवासी आश्रमशाळा सुरु असल्यामुळे अनुक्रमे १८६३३५ व २००६८० अशा प्रतीवर्षी एकूण ३,८७,०१५ आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. आजवर लाखो आदिवासी विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये शिक्षण घेतल्याने त्यांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगती घडून आलेली आहे/ होत आहे. अशाच स्वरूपाचे निवासी शिक्षण शहरातील नामांकीत पब्लीक स्कुल/ शाळांमध्ये मिळाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अधिक चालना मिळू शकते.</p> <p>आजमितीस आदिवासी विद्यार्थ्यांना राहत्या गावापासून जवळच असलेल्या आश्रमशाळेतून मराठी माध्यमातून शिक्षण मिळते. आश्रमशाळेचे गांव व स्वतःचे गांव यापलिकडे विद्यार्थ्यांचा अन्य गावांशी संपर्क येत नाही. आश्रम शाळांमध्ये केवळ अनुसूचित जमातीचे विद्यार्थी असल्याने इतर समाजाच्या विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात यशस्वी होण्यास अडचणी निर्माण होतात. निदान हुशार आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व जाती-धर्मासाठी खुल्या असलेल्या शहरातील नामांकीत शाळांमध्ये प्रवेश दिल्यास त्यांचा शैक्षणिक विकास होवू शकतो.</p> <p>सदर शाळांमध्ये त्यांना मराठी पुर्णता इंग्रजी अथवा सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध होवू शकेल. त्यांचा सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांशी संबंध येवून त्यांच्यातील वैचारीक देवाण- घेवाण मुळे आदिवासी विद्यार्थ्यांची योग्य दिशेने प्रगती होवू शकेल. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकीत शाळेत प्रवेश देवून त्यांचा शैक्षणिक दर्जा उचाविण्यासाठी योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.</p>

७.	योजना राबविण्याची कार्यपध्दती	<p>आजमितीस प्रत्येक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळांमध्ये व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इ.४ थीच्या वर्गात हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत येण्या सारखे आहेत. तसेच ते इ.४ थीच्या वार्षिक परिक्षेतही उच्च श्रेणीत यशस्वी होणारे आहेत अशा हुशार आदिवासी विद्यार्थ्यांना जवळच्या शहरातील नामांकीत निवासी इंग्रजी/ सेमी इंग्रजी/ मराठी माध्यमाच्या पब्लीक स्कुल/ शाळा मध्ये प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांकडून त्यांच्या स्वतःच्या शाळेतील व कार्यक्षेत्रातील सर्व गावातील जिल्हास्तरावर शाळांमधील इ.४ थी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात येईल. सदर शाळांच्या सर्व वर्गशिक्षक/ मुख्याध्यापक यांना प्रस्तुत योजनेच्या हेतू व फलनिष्पत्ती बाबत माहिती देण्यात येईल. त्यांच्या मार्फत इ.४ थीत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना योजनेची माहिती देण्यात येईल. त्याच बरोबर योजनेस प्रसिध्दी देण्यात येईल. प्रत्येक शासकीय/ अनुदानित शाळेच्या पातळीवर प्रस्तुत योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या मुलांची यादी व त्यासोबत पालकांचे संमतीपत्रक, विनंती अर्ज घेण्यात येतील. सदरचे सर्व अर्ज एकत्र करुन अर्जदाराच्या पसंतीच्या नामांकीत शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत संबंधीत अर्जदार विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येईल. सदर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना नामांकीत शाळेत इ.५ वीत प्रवेश मिळवुन देण्यात येईल. त्या शाळेच्या नियमानुसार एका विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, वहया-पुस्तके, बुट-सॉक्स, रेनकोट, अंडरगारमेंटस्, क्रिडा गणवेश इत्यादी खर्च तसेच भोजन, निवास खर्च, टयुशन फी, प्रवेश फी, सुरक्षा अनामत वैगरे शासन मान्य शुल्क इत्यादीसाठी देय रक्कम आदिवासी विकास विभागा मार्फत संबंधीत नामांकीत शाळेस अदा करण्यात येईल. सदरचे शुल्क विद्यार्थी इयत्ता १० वी पास होईपर्यंत देय राहिल. सदर योजनेची योग्य अंमलबजावणी करुन योजना सफल करण्याची जबाबदारी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांची राहिल.</p>
८.	नामांकीत शाळा निवडण्याची कार्यपध्दती	<p>नामांकीत शाळा शक्यतो विद्यार्थ्यांच्या राहत्या गावाच्या जवळच्या शहरात असावी. जेणेकरुन पालकांची मुलांना सदर शाळेत पाठविण्याची मानसिक तयारी होईल व त्यांना मुलांशी संपर्क करणे सोयीचे व कमी खर्चाचे होईल.</p> <p>प्रस्तावित नामांकीत शाळेची निवड करतांना सदर शाळेचा गत ५ वर्षातील इ.५ वी ते १० वी चा निकाल पाहण्यात येईल. ज्या शाळेचा निकाल प्रतीवर्षी उंचावत गेला आहे व त्यांचे माजी विद्यार्थी नामांकीत महाविद्यालयांमध्ये दाखल झालेले आहेत अशा शाळेची निवड प्राधान्याने करण्यात येईल.</p>
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-०७

90	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> 1) प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. 2) तो/ ती इ.४ थीत शिक्षण घेत असावा/वी इ.५ वीच्या प्रवेशाच्या वेळेस तो/ती उच्च श्रेणीत इ.४ थी पास झालेला/ली असावा/वी 3) प्रकल्पस्तरावर संबंधीत नामांकीत शाळा व प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणा-या प्रवेश परिक्षेत उत्सुक विद्यार्थ्यांने यशस्वी होणे बंधनकारक राहिल. त्यानंतरच त्यास संबंधीत नामांकीत शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत सामील करण्यात येईल. 4) नामांकीत शाळेत असणाऱ्या इतर विद्यार्थ्यां प्रमाणेच आदिवासी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येईल व एकंदरीत आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती करण्यात येईल अशा आशयाचा सामंजस्य करार संबंधीत नामांकीत संस्था व प्रकल्प अधिकारी यांच्या करणे बंधनकारक राहिल. 5) योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांला तो पास झाला तरच योजनेतील देय सुविधेचा लाभ देण्यात येईल. 6) प्रतीवर्षी योजनेचा आढावा घेण्यात येईल. 7) प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत योजनेतील लाभार्थ्यांची दरमहा पाहणी करण्यात येईल व त्यांना मिळालेल्या सुविधा मिळत असलेले शिक्षण त्यांची होत असलेली प्रगती त्यांना येणा-या अडचणी वैगरे बाबत त्यांचे मार्फत उचित कार्यवाही करण्यात येईल. 8) योजने अंतर्गत देय होणारे शुल्क शिक्षण विभागाच्या मान्य शुल्का पेक्षा अधिक असणार नाही तसेच निवास, भोजन, शालेय साहित्य व इतर सुविधांवर होणारा खर्च हा इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असणार नाही. 9) शिक्षण विभागाने मान्य केलेल्या शुल्का प्रमाणेच प्रतीवर्षी संबंधीत विद्यार्थ्यांचे देय शुल्क अदा करण्यात येईल. 10) सदर योजने अंतर्गत इ.१० वी पास होणा-या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी नामांकीत प्रथमतः कनिष्ठ महाविद्यालयात व तदनंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत उचित कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यास भारत सरकार शिष्यवृत्ती, शासकीय वसतिगृह प्रवेश इत्यादी बाबत सहकार्य करण्यात येईल. 11) योजनेतील विद्यार्थी आय.टी.आय, इतर अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, फार्मसी महाविद्यालये व तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतील यासाठी त्यांना संबंधीत प्रकल्प अधिकारी, नामांकीत शाळा, नामांकीत कनिष्ठ महाविद्यालये यांचेमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरच्या सर्व प्रक्रियेत योजनेतील विद्यार्थ्यांस सहभागी करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. 12) योजनेचा लाभ देतांना अल्पभुधारक, अल्प उत्पन्न गटातील यांना देण्यात येईल व प्रसंगानुरूप उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येईल.

परिशिष्ट-१७

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	आदिवासीना स्वयंरोजगारासाठी मल्टीक्रॉप थ्रेशर मशिन पुरवठा करणे.
२.	योजनेतील युनिट संख्या.	लाभार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	एका यंत्रासाठी रु.३०,०००/- प्रमाणे ५७८ यंत्रांसाठी रु.१७३.४० लक्ष निधी अपेक्षित आहे.
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
६.	योजनेचा उद्देश / हेतु	आदिवासी उपयोजना क्षेत्रात भात या पिका बरोबरच ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा व इतर विविध पिके घेतली जातात. पिक तयार झाल्यानंतर कापणी करून पारंपारिक पध्दतीने त्याची मळणी करून धान्य तयार केले जाते. मळणीसाठी खळे (टणक जागा) तयार करावे लागते. त्यावर बैलाच्या सहाय्याने मळणी करून धान्य तयार केले जाते. मळणी नंतर पुन्हा उफणणी करावी लागते तेव्हा धान्य तयार होते. त्यामुळे सदर कामास वेळ व मनुष्यबळ अधिक लागते. व मळणी करणे अधिक खर्चीक होते. त्यामुळे आदिवासी शेतक-यांचा मळणी करीता लागणारा वेळ वाचावा व त्यांना कमीत कमी खर्चात धान्य तयार होवून मिळावे आणि त्यांच्यात बेरोजगार आदिवासी युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने तसेच अनेक पिकांची मळणी व उफणणी करून धान्य तयार करून देणारे बहुउद्देशिय मळणी यंत्र पुरवठा करणे प्रस्तावित आहे. यामुळे बेरोजगार आदिवासी युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. तसेच स्थानिक पातळीवर आदिवासी शेतक-यांना उपयुक्त सुविधा उपलब्ध होईल.
७.	लाभार्थी निवड पध्दती	आदिवासी उपयोजना कार्यक्षेत्रात ज्या गावाच्या शिवारात विविध पिके घेतली जातात अशा गावातील आदिवासी बेरोजगार युवकांना संबंधीत प्रकल्प अधिकारी हे निवड करतील.
८.	योजनेची कार्यपध्दती	प्रकल्प अधिकारी यांनी निवड केलेल्या आदिवासी युवकांना महाराष्ट्र लघुद्योग विकास महामंडळ अथवा महाराष्ट्र राज्य उद्योग विकास महामंडळ यांनी निश्चित केलेल्या दरकरारानुसार प्रस्तूत मळणीयंत्र खरेदी करून पुरवठा करण्यात येतील. दरकरार उपलब्ध नसल्यास विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून खरेदी करण्यात येईल. बेरोजगार युवक योजनेतून मिळालेल्या यंत्राच्या सहाय्याने गावातील आदिवासी शेतक-यांना धान्य मळणीच्या सुविधा उपलब्ध करून देतील व त्याबदल्यात संबंधीत शेतक-याकडून उचित शुल्क/ भाडे घेवून अर्थाजन करतील. सदरची यंत्र कायम स्वरुपी वापरात आहे किंवा कसे, युवकांना कितपत रोजगार उपलब्ध झाला त्यांना काही अडचणी आहेत काय इत्यादी बाबत प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत पाठपुरावा करण्यात येईल.
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-२००७

१०	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> 1) योजनेचा लाभार्थी हा बेरोजगार आदिवासी युवक असावा. 2) त्याच्या गावात व परिसरात विद्युतीकरणाची सुविधा असावी. 3) मळणी यंत्रासाठी फिरता विजपुरवठा उपलब्ध करून घेणेसाठी लाभार्थ्याने विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज सादर करणे बंधनकारक राहिल. 4) लाभार्थ्यास मळणी यंत्राच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही सुविधा देय राहणार नाही. त्याने यंत्राचा वापर करून आदिवासी शेतक-यांना धान्य मळणी सुविधा पुरवून स्वयंरोजगार करणे बंधनकारक राहिल. त्यास यंत्र विक्री करता येणार नाही. 5) यंत्र पुरवठा करणारी यंत्रणा यंत्र चालविणे बाबत व त्यामध्ये वेळोवेळी येणा-या संभाव्य अडचणींबाबत लाभार्थ्यास मार्गदर्शन करेल. 6) योजना अंमलबजावणी व योजनेच्या फलनिष्पत्तीची माहिती संकलनाची जबाबदारी संबंधीत प्रकल्प अधिकारी यांची राहिल. 7) प्रकल्प अधिकारी यांनी दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात आयुक्त व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करावे. 8) योजनेअंतर्गत लाभार्थ्यास लाभ दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडील केंद्रिय अर्थसहाय्याअंतर्गत योजना या आशयाचे तपशिलवार नामनिर्देशक फलक तयार करून दर्शनी भागात लावणेत येईल.
----	---------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

परिशिष्ट-१८

विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत प्रस्तावित योजना सन २००६-०७

१.	योजनेचे नांव -	सामुहिक आदिवासी शंतक-यांसाठी लघु उपसा सिंचन योजना राबविणे.
२.	योजनेतील युनिट /लाभार्थी संख्या.	१९० लाभार्थी
३.	योजनेसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक	५ ते १० अश्वशक्तीच्या विजपंप अथवा तेलपंप, पी.व्ही.सी पाईप स्टार्टर, मेन स्वीचपेटी, केबल, मजुरी इत्यादीसह एक युनिट रु.१.०० लाख प्रमाणे १९० लाभार्थ्यांसाठी एकूण रु.१९०.०० लक्ष निधी प्रस्तावित आहे
४.	योजना राबविणारी यंत्रणा	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे, जि.प. विभाग
५.	नियंत्रक अधिकारी	अपर आयुक्त, आदिवासी विकास
६.	योजनेचा उद्देश / हेतु	आदिवासी उपयोजना क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीमुळे आणि दुर्गमतेमुळे ज्या परिसरात मोठया प्रमाणात उपसा जलसिंचन योजना राबविणे शक्य नाही अशा ठिकाणी ५ ते १० अनुसूचित जमातीच्या/ आदिम शेतक-यांच्या मालकी गटास लागून असलेली साधारणतः १० ते ५० एकर जमिन सिंचना खाली आणण्यास ५ ते १० अश्वशक्ती क्षमतेचा विजपंप किंवा तेलपंप व पाईप लाईन करिता पी.व्ही.सी पाईप दिल्यास अशा शेतक-याची शेतजमिन ओलीताखाली येवुन त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
७.	लाभार्थी निवड पध्दती	प्रकल्प अधिकारी हे योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुसूचित जमाती/ आदिम लाभार्थ्यांची निवड करतील.
८.	योजनेची कार्यपध्दती	सदर योजनेसाठी ठरवुन दिलेल्या लक्षांकाप्रमाणे लागणारा निधी संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अधिनस्त ठेवण्यात येईल. लाभार्थी गट निश्चित करुन व लघुउपसासिंचन योजनेच्या पाण्याचे स्रोत निश्चित करुन योजनेचे अंदाजपत्रक तयार होताच व आवश्यकत्या ठिकाणी पाणी उचलण्याचा परवाना सक्षम अधिका-यांकडुन प्राप्त होताच संबंधीत प्रकल्प अधिकारी हे लाभार्थी गटास योजनेचे लाभक्षेत्र व पाण्याच्या स्रोताची क्षमता यावर आधारीत कमी जास्त अश्वशक्तीचे विजपंप अथवा तेलपंप, पाईप व इतर साहित्य दरकरारानुसार खरेदी करुन देतील. विद्युतपंप देण्यापुर्वी योजनेच्या नियोजित ठिकाणी विद्युत पुरवठा होऊ शकतो किंवा नाही याबाबत विजमंडळाकडुन दाखला घेणे बंधनकारक राहिल.
९.	योजनेचा कालावधी	सन-२००६-२००७

१०	योजनेच्या अटी शर्ती	<ol style="list-style-type: none"> 1. लाभार्थ्याची शेत जमिन लाभक्षेत्रात असावी व त्याचे नांवे असलेला ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. तसेच त्याची जमीन कमीत कमी १ एकर असावी. 2. योजना कार्यान्वीत झाल्यानंतर सदरची ओलीताखाली आलेली जमीन लाभार्थ्यास विकता येणार नाही. 3. सदर योजना मंजूर करुन राबविण्यापुर्वी संबंधीत यंत्रणेने पाणी उचलण्यास सक्षम अधिका-याची परवानगी घेणे आवश्यक आहे. 4. लाभार्थ्याची स्वतःची विहीर/ बोअरवेल आहे किंवा नाही याची खात्री प्रकल्प अधिकारी यांनी करावी. डोह, नदी, पाझरतलाव येथुन पाणी उचलणेची माहिती/ प्रस्ताव सादर करावा. 5. पाण्याच्या स्रोताच्या क्षमतेसंबंधी भुजलसर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. संबंधीत लाभार्थ्यापैकी ८० टक्के लाभार्थी हे वार्षिक रु.२०,०००/- च्या मर्यादित उत्पन्न असलेले अनुसूचित जमातीचे कुटुंबातील असावे. 6. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी महिन्यातून किमान एकवेळा या प्रकल्पाच्या ठिकाणी भेट द्यावी. 7. योजनेअंतर्गत लाभार्थ्यास लाभ दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडील केंद्रिय अर्थसहाय्याअंतर्गत योजना या आशयाचे तपशिलवार नामनिर्देशक फलक तयार करुन दर्शनी भागात लावणेत येईल. 8. प्रकल्प अधिकारी हे सदर योजनेच्या कामाचा आढावा घेऊन प्रगती अहवाल व उपयोगीता प्रमाणपत्र आयुक्त व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करतील.
----	---------------------	-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

----**-----